All Customers are informed that the anch, Gold Loan Customer Service Desk & rs at HDFC Bank Ltd., Shop No. 8, 9, 10, & 72, Ground Floor, Sai Chambers, Plot No. 44, Sector 11, CBD Belapur, Navi Mun

from 08th January 2024. HDFC BANK

Monday to Saturday: 09:30 AM to 4:30 PM

18/12/2023. Following corrigendum is prepared against the T/Case No. 70/23/1134A which is re-schedule to be open on 10/01/2024. (1) Date Of Tender Opening (TOD)

CHITTARANJAN LOCOMOTIVE WORKS

Tender No.:70/23/1134A Date:

CORRIGENDUM ACCOUNTS

From: 05/01/2024. To Be Read As:

WESTERN RAILWAY SUPPLY & APPLICATION

OF EXTERIOR Dy. Chief Material Manager Western Railway, Lower Parel invites the following advertised tenders through Eprocurement system. No Manual/postal offers shall be entertained. Tenders can be accessed under the link website https://ireps.gov.in for details and submission of Tender No.: 52235050 Short Description: SUPPLY AND APPLICATION OF EXTERIOR Tendered Qty.: 11900 sqft. Total Value: ₹ 3496458/- **Due Date:** 22/01/24. 0969

Like us on: 🚹 facebook.com/We

WESTERN RAILWAY REPLACEMENT OF OLD

RTUS AND DATA LOGGER Sr. DSTE/N/MMCT invites Tender No. SG/216/2/81/WA Dtd:- 18/12/2023 Work and location: Replacement of old RTUs and data logger with higher capacity RTUs & Data Logger in Mumba Division Western Railway; Approx. Cost of Work: ₹ 3,54,27,348/-; Particular office where E-tender open: Sr. DSTE/ Omce where E-tender open: Sr. DSIE/ North/Mumbai Central, 2nd Floor, Divisional Railway Manager's Office, Mumbai Central, Mumbai - 400 008; EMD: ₹ 3,27,100/-; Type of E-Tender: Open E-tender; Time & Date for closure for submission of E-Tender Documents: till 15:00 hrs, 15.01.2024; Time & Date for opening of E-Tender: at 15:30 hrs on 15.01.2024; The tender ca be viewed at web site

http://www.ireps.gov.in 096
Like us on: f facebook.com/WesternRly

WESTERN RAILWAY IMPROVEMENT TO WATER AVAILABILITY

Divisional Railway Manager(WA) Western Railway, Mumbai Central Mumbai-400 008, invites Tender Notice No.: BCT/23-24/240 dtd. 20.12.2023, Work and location: Mumbai Division Improvement to water availability including Laying Pipeline, replacing Boring, Desalination Plant, chlorination etc. under DEN(E)/BCT. Approx. cos of work Rs.: ₹ 1,69,10,543.82/- EMD Rs.: ₹ 2.34.600.00/- Date & Time of submission: till 16-01-2024, 15:00 hrs. Date & Time of opening: on 16-01-2024 at 15:30 hrs. This has the approval of competent authority. Regarding detailed nature of work, containing cost of tender document (Non-Refundable), EMD, Eligibility criteria, similar nature of work, detailed tender conditions, please visit www.ireps.gov.in Manual offers will not

Like us on: 🚹 facebook.com/WesternRly

WESTERN RAILWAY-AHMEDABAD (SURVEY & CONSTRUCTION) RESIDUAL BRIDGES WORKS. PROTECTION WORK, STONE **BALLAST SUPPLY ETC**

E-Tender No. Dy.CE(C)V/ADI/DSL-NLY/ 09 Date: 15.12.2023; Dy. Chief Engineer (C) V, Ahmedabad for & on behalf of President of Union of India invites E – Tender for the following work:- (1) E-Tender No. T. No. DyCE-C-V-ADI-DSL-NLY-09; (2) Name of work: Balance last mile miscellaneous works i.e. residual bridges works, protection work, stone ballast supply etc. in connection with Bhuj-Naliya Gauge Conversion Project on Ahmedabad Division of Western Railway; (3) Approx. cost of Work: 17,34,51,983.61; (4) Bid Security: 10,17,300.00; **(5) Type of Tender:** Open tender (Two Packet system); **(6) Completion period:** 3 Months including monsoon period; (7) Closing time & Date: 05/01/2024 15:00; (8) Website particulars Notice board location where complete details of tender car be seen and address of the office www.ireps.gov.in Dv. Chief Enginee (C)V, Western Railway, Ahmedabad. 55 Like us on: f face

ENGINEERING DEPARTMENT

E-TENDER NOTICE NO. DRM-BRC 105 of 2023-24; Sealed Tenders for and on behalf of The President of India are invited by Divisional Railway Manager (WA/C), Western Railway, Pratapnagar, Vadodara - 390 004 for the following orks.: Sr. No. (1) Tender No. & Nar of Work: DRM BRC 105 of 2023-24. Vadodara (P): Improvement of washable CC apron, Water Hydrants pipelines and open Drains and associated works at Vadodara (P) Railway Station. Approximate cost of the work: ₹ 6,02,67,542.77, Bid Security to be deposited: ₹ 4,51,300.00, Date and time for submission of tender and opening of tender: Tender is to be submitted on 08.01.2024 before 15.00 Hrs. and is to be opened on same date at 15.30 Hrs. Website particulars and notice for location where complete details can be seen & Address of the can be purchased: Website @ www.ireps.gov.in Divisional Railway Manager (WA/C) Western Railway, Pratapnagar, Vadodara-390004. W/623/NIT of 2023-24 dated 16.12.2023 266
Like us on: 1 facebook.com/WesternRly

CENTRAL RAILWAY OPEN TENDER

W.851.Cont for Replacement of corroded OHE cantilevers assembly and ATD's in Kurla, Panvel and Juinagar district of Mumbai Division., Approx Value: ₹ 4,29,91,897/-, Bid security: ₹3,65,000/-Cost of Tender Form: ₹ 0/-Completion period: 12 Months, Validity of offer: 60 Days, I) Tender closing date & time of aforesaid tender: Upto 11.00 hrs. of 24.01.2024 and will be opened after 11.00 hrs. II) The prospective tenderers are requested to visit the website www.ireps.gov.in for details of tenders & corrigendum, if any. III) Tenderer may participate in above e-tender electronically through website www.ireps.gov.in only & submission of manual offers against e-tender are not allowed. Manually, if submitted shall neither be opened nor considered. IV) Bid security should be paid as per details given in tender document. V) For further enquiry, may contact: Senior Divisional Electrical Engineer (Traction Distribution), Mumbai Division, Central Railway, Annex building, 2nd floor Mumbai CSMT-400001 on phone- 022-22612355 Complete details of tender are available at the website "www.ireps.gov.in". The complete details of tenders are also available in the Electrical Engineer (Traction Distribution), Mumbai CSMT-400001.

Open e-tender notice No.-BB.LD.585.W.851.CONT of 21.12.2023 d UTS APP for tickets 776

SARB Thane (11697) Branch: 1st floor Kerom Plot no A-112 Circle, Road No 22,

Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002, a demand notice was issued on 07.09.2023 and stated hereinafter calling upon them to repay the

amount within 60 days from the date of receipt of said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her

under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Act on the dates mentioned against each account. The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **STATE BANK OF INDIA** for an amount and interest thereon.

Name of Account/ Borrower/ Guarantor & address	Description of the property mortgaged/ charged	Date of Possession	Date of Demand Notice Amount Outstanding as per Demand Notice
Mr. Ajaykumar Vishwakarma and Mr. Phoolchand Vishwakarma	Flat No. 503, 5th floor, E Wing, Leela Angan Building, Survey No.135, Hissa No. 2, Village Badlapur, Tal Ambernath, Dist Thane 421 503 in the name of Mr.Ajaykumar Phoolchand Vishwakarma and Mr. Phoolchand Tulsiram Vishwakarma		1) 07.09.2023 2)Rs.31,66,250/- (Rupees Thirty One Lakh Sixty Six Thousand Two Hundred Fifty Only) as on 07.09.2023 & interest, cost etc. thereon as stated above in terms of Demand Notice dated 07.09.2023.
			ChandraKumar D Kamble

IIFL FINANCE

CIN: L67100MH1995PLC093797 Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area. Wagle Estate, Thane - 400 604 • Tel: (91-22) 4103 5000 • Fax: (91-22) 2580 6654 E-mail: shareholders@iifl.com • Website: www.iifl.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of Equity Shares to the demat account of the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority

Notice is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("Rules"), all equity shares of the Company in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more are required to be transferred to the demat account of the IEPF

In compliance with the said Rules, the Company has sent individual notices to the concerned shareholders who have $not \ claimed \ dividend \ from \ FY \ 2016-17 \ at \ their \ latest \ available \ address \ for \ claiming \ their \ unpaid/unclaimed \ dividend \ on$ or before March 03, 2024. The complete details of such shareholders are made available on the website of the Company i.e., www.iifl.com. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website shall be deemed to be adequate notice by the Company for the purpose of transfer of such shares to the IEPF. In case of any queries/clarifications, the shareholders may contact the Registrar & Share Transfer Agent of the

Company at: Link Intime India Private Limited.

Place: Mumbai

Date: 18.12.2023

Place : Badlapur

Add: C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083

Contact Person: Mr. Jai Prakash VP • Tel: +91-22-8108116767 • E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in

In case the Company does not receive any valid claim in respect of the Unpaid / Unclaimed Dividend from the concerned shareholders by March 03, 2024, the Company with a view to comply with the Rules, transfer such shares to the demat account of the IEPF as per the procedure stipulated in the Rules without any further notice to the shareholders. The shareholders may note that no claim shall lie against the Company in respect of Unpaid / Unclaimed Dividend amount and / or such shares so transferred to the IEPF pursuant to said Rules. All benefits accruing on such shares shall also be credited to IEPF and voting right on such shares shall remain frozen.

The shareholders may claim both, the unclaimed dividend amount and such shares, from the IEPF by making an online application with the IEPF in prescribed Form IEPF-5 available on the website: www.iepf.gov.in and send the physical copy of the said Form duly signed along with the relevant documents enumerated in Form IEPF-5 at the registered/corporate office of the Company.

> For IIFL Finance Limited **Rupal Jain** Company Secretary

Chief Manager, Authorised Officer

State Bank of India SABR Thane Branch

Date: December 21, 2023 (ACS: 38366) **REGD.A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM AND**

PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT PROCLAMATION SALE. **OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I DEBTS RECOVERY TRIBUNAL - I MUMBAI**

2nd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colaba Market. Colaba, Mumbai-400 005. DATED:- 18/12/2023 R.P. No. 769 OF 2016 PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38,52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961, READ WITH RECOVERY DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993

State Bank of India ..Applicants /Certificate Holder

Dynavox Industries Ltd & AnrDefendants /Certificate Debtors CD No. 1 Dynavox Industries Ltd. 115, T.V. Industrial Estate, Worli, Mumbai -400025. Dynavox Industries Ltd & Anr

CD No. 2 Mr. Watapalli Tulsinga Balaji,115, T.V. Industrial Estate, Worli, Mumbai -400025. Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No.l, Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No. 0441 of 2001 for Recovery of Rs. 3,10,94,849.69/(Rupees Three Crores Ten lakbs Ninety Four Thousand Eight Hundred and Forty Nine & Paise Sixty Nine Only) with interest and cost from the Certificate debtors and a sum of Rs.26,26,47,789.12/-(Rupees Twenty Six Crore Twenty Six Lacs Forty Seven Thousand Seven Hundred Eighty Nine and Paise Twelve Only) is recoverable together with further interest and charges as

per the Recovery Certificate/Decree. And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedule below in satisfaction o

And whereas a sum Rs,26,26,47,789,12/-(Rupees Twenty Six Crore Twenty Six Lacs Forty Seven Thousand Seven Hundred Eighty Nine and Paise Twelve Only) inclusive of cost and interest thereon.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 29.01.2024, between 2:00 pm to 4:00 pm (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing if required) by e-auction and biding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of M/s. C1 India Pvt. Ltd.,www.bankeauction.com, Email-Id:- support@bankeauctions.com, & hareesh.gowda@c1india.com. gujarat@c1india.com. For Further Details Contact:- Mr.Rambhau K.Taktewale, Mobile: 9561064635, Chief Manager, Representative of Certificate Holder.

2. The sale will be of the property of the Defendant above named as mentioned in the schedule below and the liabilitie and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against the lot.

The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount o such certificate. interest and costs have been paid to the undersigned.

No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid for, acquire o attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to the further following conditions.

The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not answerable for any error, mis-statement or omission on this proclamation.

ı	o. The assets shall be auctioned as per the following details. Date of Reserve EMD Increment						
	No.Of Lots			Reserve Price	EMD Amount	Incremental Bid	
	1	All piece & parcel of land together with the structure standing thereon Unit No.115 on the 1st floor, T.V. Industrial Estate Worli, Mumbai 400025.		2,00,00,000 /-	22,00,000 /-	2,00,000/-	
	2	All piece & parcel of land together with the structure standing thereon Unit No.226 on the 2nd floor, T.V. Industrial Estate Worli, Mumbai 400025.	23/01/2024	1,30,00,000/-	13,00,000/-	2,00,000/-	

The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.

The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD as per lots, is payable by way of RTGS/NEFT in the **Account No. 31046784774**, in the name of **SBI Stressed Assets Recovery** Branch Mumbai Payment A/c, at STATE BANK OF INDIA ACCOUNT, Mumbai. IFSC Code No. SBIN0001821, of the Certificate Holder Bank at Mumbai. Attested photocopy of TAN/PAN card and Address proof shall be uploaded with the online offer. The offer for more than one property shall be made separately. The last date for submission of online offers along with EMD and the other information/details is 25/01/2024 up to 4:30 p.m. The physical inspection of the immovable property mentioned herein below may be taken on 23/01/2024, between 11:00 a.m. to 4:00 p.m. at the property site.

The copy of the Pan Card, Address proof and identity proof, E-Mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation/attorney of the company and the receipt/counter file of such deposit should reach to the said service provider CH Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-I, DRT-I, Mumbai on 25/01/2024, upto 4:30 p.m. in case of failure bid shall not be considered.

10. The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next bank working day i.e. by 4:30 P.M. in the said account as per detail mentioned in the para -7 above.

1. The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 4 above. In addition to the above the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-I, DRT-I @ 2% upto Rs. 1000/- and @ 1% of the excess of said amount of Rs. 1000/-

through DD in favour of Registrar, DRT-I, Mumbai. 12. In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between his final bid amount and the prices for which it is subsequently sold.

13. The refund of EMD to the unsuccessful bidders at the close of auction shall be made only in the account number mentioned by such bidder by the concerned bank

14. The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS."

15. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auction

Sr. No		Description of the property to be sold with the names of the co-owners where the property belongs to defaulter and any other person as co-owners.	Revenue assessed upon the property of any part thereof	Details of any other encumbrance to which property is liable	Claims, if any, which have been put forward to the property and any other known bearing on its nature and value	
	1	All piece & parcel of land together with the structure standing thereon Unit No.115 on the 1st floor, T.V. Industrial Estate Worli, Mumbai 400025.		Mortgaged Property	Not Available	
	2	All piece & parcel of land together with the structure standing thereon Unit No.226 on the 2nd floor, T.V. Industrial Estate Worli, Mumbai 400025.		Mortgaged Property	Not Available	

Given under my hand and seal of this Tribunal on 18th day of December, 2023



10/01/2024.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s), Mortgagor(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the secured creditor Bank, the Physical Possession of which is taken by the Authorised Officer of NKGSB CO-OP. BANK LTD., the secured creditor will be sold on "As is What is", "As is where is" and "Whatever there is basis" and "WITHOUT RECOURSE" for the recovery of respective amount, due to the NKGSB CO-OP. BANK LTD. (Secured Creditor) from the respective Borrower(s)/ Mortgagor(s)/Guarantor(s) as specified here under: The reserve price and earnest money deposit is mentioned in the table below against the respective properties.

The auction will be conducted on 30/01/2024 between 11:00 a.m. to 01:00 p.m. with unlimited extension of five minutes on website ent of FMD & su

1	NAME OF BORROWERS / MORTGAGORS/ GUARANTORS	A] Date of Demand Notice u/s13(2) of SARFASI Act 2002	RESER VE PRICE	MONE DEPOS	ĒΥ	Details of Encumbrand known to the
	DESCRIPTION OF MORTGAGED PROPERTIES	B] Outstanding amount as on 30/11/2023 (Rs. In Lacs) C] Date of Physical Possession	Rs. in lacs	Rs. in I	acs	secured creditor Bar
1	1. M/S. WELCOME ENTERPRISES, 2. MR. KIRAN PARAS CHHAJED, 3. MR. DIPESH PARAS CHHAJED, 4. M/S.WELPAR PHARMBIZZ LIMITED	A] 07/06/2021 B] Rs. 1194.86 C] 16/06/2023	280.00	28.00		Any unpaid property due utility bills ar other
	Unit No. B-8, admeasuring approx. Built up area 966.00 sq.ft., on the Premises Co-op. Soc. Ltd., and commonly known as Shri Ram Industrial Estate, G.D. Ambekar Road, Wadala (W), Mumbai-400031 and said buildi at Cadastral Survey No. 249 (part) Dadar Naigaon Division within the Re City and Mumbai Suburban and within the limits of Mumbai Mahanagarpa	Estate, situated at Ploting situated in the said egistration District and	No. 13, Solid Society ly Sub-Distr	ewree Wa ving and b rict of Mui	adala being mbai	encumbrand not known t authorised office.
2	M/s. Simran Interiors (Proprietor: Mr.Manjinder Singh Brar) Mr. Manjinder Singh Brar, 3. Mrs. Kuldeep Kaur Brar	A] 09/04/2021 B] Rs. 262.90	79.40	7.94	1	
	Flat bearing No. 703 admeasuring 600.00 sq.ft. carpet area on the 7th floor in "E" wing in the building known as "MARIGOLD-2" of the society known as "Marigold-2 Co-operative Housing Society Limited" constructed on the pieces and parcels of land bearing Old Survey Nos. 421 & 422, New Survey Nos. 117 & 103 and Hissa Nos. 1(Pt), 4, 5 & 7 situate, lying and being at Village Navghar, within the limits of Mira Bhayander Municipal Corporation in the Registration District, Sub-District Thane.	-			-	Any unpaid property due utility bills ar other encumbrand not known to authorised
	Owned by Mr. Manjinder Singh Brar and Mrs. Kuldeep Kaur Brar Flat bearing No. 101 admeasuring 33.01 sq.mtrs built up area on the 1st		35.15	3.52	2	officer. Any unpaid
	floor in the building No. 4 of "E" type in the building known as "Gaurav City" of the society known as "Gaurav City E-1/E-4 Co-operative Housing Society Limited" constructed on the pieces and parcels of land bearing Old Survey Nos. 435 and 436 and New Survey No. 107 and 109 and Hissa No. 2 situate, lying and being at Village Navghar, Taluka and District Thane within the limits of Mira Bhayander Municipal Corporation and in the					property due utility bills ar other encumbrand not known t authorised
3	Registration District and Sub-District of Thane. Owned by Mr Manjinder Singh Brar. 1. Mrs. Rupali Abhishek Bobale 2. Mr. Abhishek Pandurang Bobale 3. Mr. Vinayak Vasudeo Kesarkar 4. Mrs. Neha Rajesh Rane		23.50	2.35	5	Any unpaid
	Villayak vasuueu kesaikai 4. Mis.iNeila najesii naile	B] Rs. 28.15 C] 29/04/2023				utility bills a
	Flat No. 4, admeasuring about 435.00 Sq.ft. built up area on the ground flo a "New Shramsafalya Co-op. Hsg. Soc. Ltd." constructed on the pieces a to 57 (part) situated, lying and being at Village-Umela, Taluka-Vasai, Di Kesarkar	nd parcels of land bea	ring Surve	ey Nos. 5	1, 52	encumbrand not known authorised officer.
4	Mrs. Subhita Shymasunder Jha 2. Mr. Shymsunder Baidhyanath Jha 3. Mr. Abhaykumar Krishankant Jha 4. Mr. Ashok Waman Shingare	A] 20/05/2017 B] Rs. 24.45 C] 27/12/2022	33.30	3.33	3	Any unpaid property due utility bills a
	Flat No. 404, admeasuring 47.37 square meters ,equivalent to 510 square building known as SAI- SHRADDHA CO OPERATIVE HOUSING SOCIE Survey No. 26 (154), Hissa No. 15,lying being and situated at Revenue Vil 7 at Bhayander. Owned by Mrs. Subhita Shyamsunder jha and Mr. Shyam	TY LTD. Constructed of lage-Khar, within area	on the N A of Sub-Re	A land bea	aring	other encumbrand not known authorised officer.
5.	1. Mrs Seema Satish Kadam 2. Mr. Satish Shashikant Kadam3. Mr. Sanjay Tukaram Date	A] 03/07/2017 B] Rs. 36.06 C] 22/02/2023	22.10	2.21		Any unpaid property due utility bills an other
	Flat No. 402, admeasuring 350 square feets built up area on the 4th floor CHS Ltd," in the Society namely "Jai Sai Pooja Co-Operative Housing S East, Thane-401105 constructed on a piece and parcel of land bearing Hissa No.11 situate, lying and being at Village Khari, Bhayander, in the re jurisdiction of Thane.	ociety Limited. Off Na Old Survey No. 192, I	vghar Roa New Surve	ad, Bhaya ey No. 78	nder and	encumbrand not known t authorised officer.
6	 Ms. Shraddha Ramesh Odal, 2. Mrs. Laxmi Ramesh Odal 3. Mr. Sanju Jayant Chakravorty, 4. Mr. Nilesh Shankar Nivale 	A] 02/02/2018 B] Rs.44.89 C] 04/10/2018	15.50	1.55	5	Any unpaid property due utility bills an other
	Flat no. 403 admeasuring 36.85 sq.mtr. carpet area, 4th on Floor, B-II Wir Pereria Road, Opp. Don Bosco School, Naigaon-East, Dist-Palghar	ng, Sai Darshan in con	nplex knov	n as Hor	izon,	encumbrand not known t authorised officer.
7	1. Mr. Deepak Ghanshyam Valia, 2. Mrs. Kiran Deepak Valia 3. Mr. Chetan Ravindra Mehta, 4. Mr. Hiren Bupatrai Mehta	A] 09/01/2018 B] Rs. 94.94 C] 11/01/2023	52.00	5.20)	Any unpaid property due utility bills an other
,		-		Cround !	floor,	encumbrand
,	Flat No. G/004, admeasuring 48.31 square meters equivalent to 520.00 so in the building known as "RATNA RESIDENCY" Constructed on N. A. Land lying being and situated at revenue Village-Bhayander, Taluka & District Thane-4 owned by Mr. Deepak Ghanshyam Valia & Mrs. Kiran Deepak Va	quare feet (Built up are bearing New survey N t-Thane, within the ar Ilia jointly.	lo. 29 (688	3), Hissa N		not known
8	in the building known as "RATNA RESIDENCY" Constructed on N. A. Land lying being and situated at revenue Village-Bhayander, Taluka & Distric Thane-4 owned by Mr. Deepak Ghanshyam Valia & Mrs. Kiran Deepak Va 1. Mr. Avinash Sakharam Dhanawade, 2. Mrs. Vaishali Avinash Dhanawade, 3. Mr. Hemant Ravindra Vichare 4. Mr Virendra Vasant Kadam	quare feet (Built up are bearing New survey Nt-Thane, within the are lia jointly. A] 18/09/2017 B] Rs. 34.96 C] 22/02/2019	lo. 29 (688 ea of Sub	3), Hissa No-Registra	ar at	not known authorised
	in the building known as "RATNA RESIDENCY" Constructed on N. A. Land lying being and situated at revenue Village-Bhayander, Taluka & Distric Thane-4 owned by Mr. Deepak Ghanshyam Valia & Mrs. Kiran Deepak Va 1. Mr. Avinash Sakharam Dhanawade, 2. Mrs. Vaishali Avinash Dhanawade, 3. Mr. Hemant Ravindra Vichare 4. Mr Virendra Vasant	quare feet (Built up are bearing New survey N t-Thane, within the ar lia jointly. A] 18/09/2017 B] Rs. 34.96 C] 22/02/2019 sho Deep Apartment,	9.50 Deshmukh	3), Hissa No-Registra	ar at	not known authorised
	in the building known as "RATNA RESIDENCY" Constructed on N. A. Land lying being and situated at revenue Village-Bhayander, Taluka & District Thane-4 owned by Mr. Deepak Ghanshyam Valia & Mrs. Kiran Deepak Va 1. Mr. Avinash Sakharam Dhanawade, 2. Mrs. Vaishali Avinash Dhanawade, 3. Mr. Hemant Ravindra Vichare 4. Mr Virendra Vasant Kadam Flat No. 406, admeasuring 375.00 sq.ft. super built up area on 4th floor, Ya Dongare, Virar West, Palghar- 401 303 owned Mr. Avinash Dhanawade & 1. M/s. Somil Enterprises Pvt. Ltd. 2. Mr. Sanjay Manharlal Shah 3. Mr. Mitesh Anilbhai Mehta 4. Mrs. Sejal Sanjay Shah 5. Mrs. Rajashree Mitesh Mehta	quare feet (Built up are bearing New survey Nt-Thane, within the ardia jointly. A] 18/09/2017 B] Rs. 34.96 C] 22/02/2019 sho Deep Apartment, Mrs. Vaishali Dhanaw A] 23/12/2016 B] Rs. 720.13 C] 03/11/2018	9.50 9.50 Deshmukł ade. E/ 109 E/ 204 E/ 209 E/ 210	1.00 1.00 1.00 1.00 1.00 1.00 1.00 1.00	Ilage 1.56 1.40 1.62 1.62	not known authorised officer. Any unpair property durutility bills a other
9	in the building known as "RATNA RESIDENCY" Constructed on N. A. Land lying being and situated at revenue Village-Bhayander, Taluka & District Thane-4 owned by Mr. Deepak Ghanshyam Valia & Mrs. Kiran Deepak Va 1. Mr. Avinash Sakharam Dhanawade, 2. Mrs. Vaishali Avinash Dhanawade, 3. Mr. Hemant Ravindra Vichare 4. Mr Virendra Vasant Kadam Flat No. 406, admeasuring 375.00 sq.ft. super built up area on 4th floor, Ya Dongare, Virar West, Palghar- 401 303 owned Mr. Avinash Dhanawade & 1. M/s. Somil Enterprises Pvt. Ltd. 2. Mr. Sanjay Manharlal Shah 3. Mr. Mitesh Anilbhai Mehta 4. Mrs. Sejal Sanjay Shah 5. Mrs. Rajashree Mitesh Mehta Commercial Gala No. E/109 adm. 830 sq.ft., E/204 adm. 745 sq.ft., E/209 up area in Shri Sambhav Complex, Rahnal, S.No.151, H.No.10 B, Village Sanjay Shah & others	quare feet (Built up are bearing New survey Nt-Thane, within the ardia jointly. A] 18/09/2017 B] Rs. 34.96 C] 22/02/2019 sho Deep Apartment, Mrs. Vaishali Dhanaw A] 23/12/2016 B] Rs. 720.13 C] 03/11/2018 adm 865 sq.ft. and E e Rahnal, Bhiwandi, D	Jo. 29 (688 ea of Sub 9.50 Deshmukt ade. E/ 109 E/ 204 E/ 209 E/ 210 /210 adm ist-Thane	1.00 n Gully, Vi 15.55 14.00 16.20 16.20 865 sq.ft. owned by	1.56 1.40 1.62 built y Mr.	Any unpaid property due utility bills a other encumbrance not known authorisec officer.
9	in the building known as "RATNA RESIDENCY" Constructed on N. A. Land lying being and situated at revenue Village-Bhayander, Taluka & District Thane-4 owned by Mr. Deepak Ghanshyam Valia & Mrs. Kiran Deepak Va 1. Mr. Avinash Sakharam Dhanawade, 2. Mrs. Vaishali Avinash Dhanawade, 3. Mr. Hemant Ravindra Vichare 4. Mr Virendra Vasant Kadam Flat No. 406, admeasuring 375.00 sq.ft. super built up area on 4th floor, Ya Dongare, Virar West, Palghar- 401 303 owned Mr. Avinash Dhanawade & 1. M/s. Somil Enterprises Pvt. Ltd. 2. Mr. Sanjay Manharlal Shah 3. Mr. Mitesh Anilbhai Mehta 4. Mrs. Sejal Sanjay Shah 5. Mrs. Rajashree Mitesh Mehta Commercial Gala No. E/109 adm. 830 sq.ft., E/204 adm. 745 sq.ft., E/209 up area in Shri Sambhav Complex, Rahnal, S.No.151, H.No.10 B, Village Sanjay Shah & others 1. M/s. Kultronix ESD Technologies Private Limited. 2. Mr. Sameer Sudhakar Kulkarni 3. Mrs. Shweta Sameer Kulkarni	quare feet (Built up are bearing New survey Nt-Thane, within the ardila jointly. A] 18/09/2017 B] Rs. 34.96 C] 22/02/2019 sho Deep Apartment, Mrs. Vaishali Dhanaw A] 23/12/2016 B] Rs. 720.13 C] 03/11/2018 adm 865 sq.ft. and E e Rahnal, Bhiwandi, D A] 31/08/2015 B] Rs. 985.36 C] 16/03/2023	Jo. 29 (688 ea of Sub 9.50 9.50 Deshmukł ade. E/ 109 E/ 204 E/ 209 E/ 210 /210 adm ist-Thane	3), Hissa No-Registra 1.00 1.00 1.00 1.00 1.00 1.00 1.00 1.0	1.56 1.40 1.62 1.62 built y Mr.	Any unpair property due utility bills a other encumbrannot known authorisec officer. Any unpair property due utility bills a other encumbrannot known authorisec officer. Any unpair property due
8	in the building known as "RATNA RESIDENCY" Constructed on N. A. Land lying being and situated at revenue Village-Bhayander, Taluka & District Thane-4 owned by Mr. Deepak Ghanshyam Valia & Mrs. Kiran Deepak Va 1. Mr. Avinash Sakharam Dhanawade, 2. Mrs. Vaishali Avinash Dhanawade, 3. Mr. Hemant Ravindra Vichare 4. Mr Virendra Vasant Kadam Flat No. 406, admeasuring 375.00 sq.ft. super built up area on 4th floor, Ya Dongare, Virar West, Palghar- 401 303 owned Mr. Avinash Dhanawade & 1. M/s. Somil Enterprises Pvt. Ltd. 2. Mr. Sanjay Manharlal Shah 3. Mr. Mitesh Anilbhai Mehta 4. Mrs. Sejal Sanjay Shah 5. Mrs. Rajashree Mitesh Mehta Commercial Gala No. E/109 adm. 830 sq.ft., E/204 adm. 745 sq.ft., E/209 up area in Shri Sambhav Complex, Rahnal, S.No.151, H.No.10 B, Village Sanjay Shah & others 1. M/s. Kultronix ESD Technologies Private Limited. 2. Mr. Sameer	quare feet (Built up are bearing New survey Nt-Thane, within the ardia jointly. A] 18/09/2017 B] Rs. 34.96 C] 22/02/2019 sho Deep Apartment, Mrs. Vaishali Dhanaw A] 23/12/2016 B] Rs. 720.13 C] 03/11/2018 adm 865 sq.ft. and Earahnal, Bhiwandi, Deep Apartment, Deep Apartment, Deep Apartment, Deep Apartment, Mrs. Vaishali Dhanaw A] 31/08/2015 B] Rs. 985.36 C] 16/03/2023 bearing S. No. 262/2 abearing S. No. 262/2 abearing S. No. 262/2 abearing S. No. 262/2 about, Sub Registration in the Limits of Gral.	9.50 Deshmukł ade. E/ 109 E/ 204 E/ 209 E/ 210 /210 adm ist-Thane admeasuritaluka Mu	1.00	1.56 1.40 1.62 1.62 built y Mr.	Any unpair property due utility bills a other encumbran not known authorisec officer. Any unpair property due utility bills are officer. Any unpair property due utility bills are utility bills are the property due utility bills are the property bill bill are the property bill bill are the property due utility bills are the property due utility bills are the property due utility bills are the prop

For Inspection on Demand Contact | Mr. Kishor Bawkar on Mobile No. 9820104314 for Property Sr. No. 1&9 Mr. Satish Sawant on Mobile No. 9224226262 for Property Sr. No. 2 to 8 & Sr. No. 10 to 13

admeasuring 409.40 Sq.Mtrs. lying and situated at Village Chikhali, within the Registration District of Pune, Sub-Registration Taluka Haveli, within the Limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation. Owned by Mr. Vinay Vishwanath

Flat No. 206 on Second Floor, in Building No. "E "i.e. "Elderberry" admeasuring Carpet Area 40.52 Sq.Mtrs. i.e. 436 Sq.

Ft & Terrace Area 7.89 Sq. Mtrs. i.e. 85 Sq. Ft having Total Carpet area 48.52 Sq. Mtrs. i.e. 521 Sq. Ft in the society knows

as "THE ORCHARD CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD". Which is constructed on the plot of land bearing Survey

No. 65 Hissa No. 1A/1+65+1C/2 & Survey No- 65 Hissa No. 1C/2, Situated at Village- Hadapsar, Taluka -Haveli, District-

Office No. 211; admeasuring 124.00 Sq.ft. i.e. 11.52 Sq.Mtrs., carpet area and 155.00 Sq.ft. i.e. 14.40 Sq.Mtrs. of built-

up area on First floor of wing F in building names "Mega Centre" constructed on Land bearing Survey No. 153A/1 to 4/1

1 to 4/2 and 1 to 4/5 of Magarpatta City situated at Village Hadapsar. Owned by Mr. Shyam Uttamrao Mulay

A]01/08/2022

C]28/08/2023

A] 11/08/2022

B] Rs. 46.77

Cl 16/10/2023

B]Rs.29.75

33.25

19.15

1.92

1. Mrs. Priya Ganesh Shenoy, 2.Mr.Ganesh Krishna Shenoy

13 | "1. Mr. Shyam Uttamrao Mulay 2. Mrs. Anuja Shyam Mulay"

Pune. Owned by Mrs. Priya Ganesh Shenoy & Mr. Ganesh Krishna Shenoy

The online Auction will be conducted through C1 India (P) Ltd. web portal https://www.bankeauctions.com The terms and condition of sale is displayed on https://www.bankeauctions.com as well as the banks website on https://www.nkgsb-bank.com The bidders are directed to upload their bids alongwith documentary evidence on https://www.bankeauctions.com In case bidders needs assistance they may contact for technical support to Mr.Bhavik Pandya on 8866682937 or Support Mobile No 7291981124/25/26 of C1 India (P) Ltd. The physical documents are to be submitted / post to NKGSB Co-op. Bank Ltd., General Manager-Recovery, Laxmi Sadan, 361, V. P.Road, Girgaum, Mumbai-400004. Queries may be directed to recovery@nkgsb-bank.com

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

The Borrower(s) / Mortgagor(s) / Guarantor(s) & all other concerned parties hereinabove are hereby cautioned to close the loan account before the date of Auction, failing which the Property will be auctioned on the date mentioned above and balance if any will be recovered with interest and cost from you.

Place : Mumba Date: 22/12/2023

AUTHORISED OFFICER. NKGSB Co-op. Bank Ltd.

Any unpaid

property dues,

utility bills any

encumbrance

not known to

authorised

officer.

Any unpaid

property dues, utility bills any

other

encumbrance

not known to

authorised

officer.

OSBIState Bank of India

POSSESSION NOTICE Wagle Industrial Estate, Thane (W) 400604, email id: sbi.11697@sbi.co.in

E-Tender Notice Sr. DEE/TRD/Agra for & on behalf of president of India invites "Open Tender" throug on-line only (e-Tendering) for the following work Tender No.: AGCTRDT 202311 Period of completion : Twelve months Name of work: Maintenance. Repair/Overhaulic of 4 W and 8 W Tower Wagons of Agra division of NC Railway for a period of 12 months

Approximate Cost : Rs. 89,48,843.42/- Earnest Money : Rs. 1,79,000.00/-1. For full details & submission of the bid please see the Indian Railwa vebsite www.ireps.gov.in. 2. Tender can only be submitted through web portal "www.ireps.gov.in" up to 15:00 Hrs. on date 11/01/2024

NORTH CENTRAL RAILWAY

🛐 North central railways 🌐 www.ncr.indianrailways.gov.in 🔌 @northcentralrailway 🗵 @ CPRONCR

[PR1-265] AMM/HQ/CLW/CRJ Like us on: www.facebook.com/clwrailways

NKGSB CO-OP. BANK LTD.

Recovery Department: Laxmi Sadan, 361, V. P. Road, Girgaum, Mumbai-400004 T: (022) 67545020/21/25/40/48/73/98; E: recovery@nkgsb-bank.com

E-AUCTION NOTICE FOR SALE OF SECURED ASSETS (Under SARFAESI ACT 2002)

E-Auction Notice for sale of secured Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with proviso to rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

१४ नव 🔊 शक्ति। मुंबई, शुक्रवार, २२ डिसेंबर २०२३

याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील मूळ विक्री विलेख गहाळ झाले आहेत. कडिया, नानी दमण मधील मिळकतीसाठी दमण इंडस्ट्रीयल इस्टेट (विक्रेते) आणि (ए) सुलोचनादेवी अनिलकुमार अग्रवाल (बी) बाबुलाल गजानंद लाठ व (सी) महेश सिताराम टीबरेवाला यांनी केलेल्या आणि गुलावभाई कालीदास देसाई यांच्यात झालेल्या भारत पाईप्स अँड फिटींग्ज लिमिटेडच्या नावातील विक्री विलेख क्र. ३८५, ३८६ व ३८७ सह सर्व्हे क्र. १०६/४-२१/११/१९८९ आणि ०३/१२/१९९२ साठी, सर्व्हे क्र. १०६/५-२१/०८/१९८९ व ०३/१२/१९९२ साठी - सर्ल्हे क्र. १०६/७-२१/०८/१९८९ व ०३/१२/१९९२ साठीचे विक्री विलेख.

त्यासाठीची नोंद/तक्रार एलआर नं. १८२३/२०२३ द्वारे २०/१२/२०२३ रोजी वांद्रे कुर्ला संकुल पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे, जर सापडले तर कृपया विजय म्हात्रेंना वॉकहार्डट् टॉवर्स, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई-४०० ०५१, मोबाईल क्र. ९८१९०३५६३५ येथे कळवावे.

श्री. अनुज जुनेजा वॉकहार्डट् टॉवर्स, ६ वा मजला, बीकेसी, दिनांक: २०/१२/२०२३ ठिकाण: मुंबई वांद्रे, मुंबई-४०० ०५१

जाहीर सूचना : पीओए हरवली

ाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि.. ९१-स्प्रिंग बोर्ड.

सिप्झ, अंधेरी पूर्व, एमआयडीसी, मुंबई-४०००९३. मी, कुमार प्रभाकर, श्री. विरेंद्र नारायण सिंग यांचा पुत्र, कर्मचारी क्रमांक-२५९७०० रिजनल

रिलेशनशीप मॅनेजरच्या क्षमतेत सध्या अंधेरी येथे पोस्टिंग लिहन देतो की. . माझ्याकडून माझ्या नावातील पॉवर ऑफ ॲटर्नी हरवली आहे

आयसीआयसीआय बँक लि. चे प्रतिनिधीत्व करण्यास मला प्राधिकृत करेल अशी कोणतीही पॉवर ऑफ ॲटर्नी माझ्या जवळ नाही. प्राधिकृत अधिकारी

दिनांक : २२ डिसेंबर, २०२३ आयसीआयसीआय बँक लिमिटेड ठिकाणः मंबर्ड



एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि.

वसुली विभाग: लक्ष्मी सदन, ३६१, व्ही. पी. रोड, गिरगाव, मुंबई - ४००००४.

दू.क्र.: (०२२) ६७५४५०२०/२१/२५/४०/४८/७३/९८, ई : recovery@nkgsb-bank.com

तारण मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव सूचना (सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये) सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स.

२००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदींन्वये तारण मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/गहाणदार/हमीदारांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारीत आहे, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा

एनकेजीएसबी को–ऑप बँक लि., तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या खालील नमुद नुसार संबंधित कर्जदार/गहाणदार/हमीदार यांचेकडून **एनकेजीएसबी को**– ऑप बँक लि. (तारण धनको) ला थकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे,'' जे काही आहे तेथे आहे'' आणि ''विना अवलंब तत्त्वाने''

लिलाव हा ३०/०१/२०२४ रोजीस स. ११:०० ते द. १.०० वा. पाच मिनिटांच्या अमार्यादित विस्तारासह http://wwwbankeauctions.com या वेबसाईटवर करण्यात येईल. इअरचा भरणा

ñ.	कर्जदार/गहाणदार/हमीदारांचे नाव गहाण मिळकतीचे वर्णन	ए) सरफैसी ॲक्ट २० १३(२) अन्वये मागणी		राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम	तारण धनको बँकेला ३ भारांचा तपशील
	गहाण । मळकताच वणन	बी) ३०.११.२०२३ र	ोजीसची एकूण	रु. लाखांत	रु. लाखांत	
		थकबाकी (रु. लाखां सी) प्रत्यक्ष कब्जा	1)			
१	१. मे. वेलकम एंटरप्रायझेस २. श्री. किरण पारस छाजेड	ए) ०७/०६/२०२१		२८०.००	२८.००	
	३. श्री. दिपेश पारस छाजेड ४. मे. वेलपार फार्मबिझ लिमिटेड	बी) रु. ११९४.८६				
	मे. वेलकम एंटरप्रायझेस द्वारे मालकीचे आणि मुंबई महानगरपालिकेच्या ह	सी) १६/०६/२०२३				कोणतेही न भरलेली थकब युटीलिटी बिल्स कोणतेही
	जिल्ह्यामधील कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. २४९(भाग), दादर नायगाव विभाग येथे	। वसलेल्या आणि असलेल्	या सदर सोसायटीम	ाधील स्थित सदर	बिल्डिंग आणि प्लॉट	भार हे प्राधिकृत अधिका
	क्र. १३, शिवडी वडाळा इस्टेट, जी.डी. आंबेकर रोड, वडाळा (प.), मुंबई श्री राम इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-ऑप.सोसा.लि. च्या तळमजल्यावरील					ज्ञात नाहीत.
	आणि विभाग.		_		41. go 4 (44 (1 41 f	
	 मे. सिमरन इंटिरिअर्स (प्रोप्रायटर: श्री. मंजींदर सिंग ब्रार) २. श्री. मंजींद मिळकत-१: श्री. मंजींदर सिंग ब्रार आणि श्री. कुलदीप कौर ब्रार यांच्या 		प कौर ब्रार ———	७९.४०	७.९४	_
	द्वारे मालकीचा ठाण्याच्या नोंदणीकृत जिल्हा, उप-जिल्ह्यातील मीरा भाईंदर	बी) रु. २६२.९०		95.80	9. \ 8	
	महानगरपालिकेच्या हद्दीतील गाव नवघर येथे स्थित असलेले आणि वसलेले जूना सर्वे क्र. ४२१ व ४२२, नवीन सर्वे क्र.११७ व १०३ आणि					कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही
	हिस्सा क्र. १(भाग), ४, ५ व ७ धारक जिमनीच्या भाग व विभागावर बांधकामीत मेरिगोल्ड को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या					भार हे प्राधिकृत अधिका ज्ञात नाहीत.
	मेरिगोल्ड-२ अशा ज्ञात इमारतीच्या ई विंगमधील ७व्या मजल्यावरील					शात नाहातः
	मोजमापीत ६००.०० चौ फु चटई क्षेत्र फ्लॅट धारक क्र. ७०३ चे ते सर्व भाग व विभाग.					
	मिळकत-२: श्री. मंजींद्र सिंग ब्रार यांच्या द्वारे मालकीचा ठाण्याच्या			३५.१५	3.47	कोणतेही न भरलेली थक
	नोंदणीकृत जिल्हा, उप-जिल्ह्यातील मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील गाव नवघर येथे स्थित असलेले आणि वसलेले जूना सर्वे क्र. ४३५					युटीलिटी बिल्स कोणतेर्ह भार हे प्राधिकृत अधिक
	व ४३६, नवीन सर्वे क्र.१०७ व १०९ आणि हिस्सा क्र. २ धारक जमिनीच्या भाग व विभागावर बांधकामीत गौरव सीटी ई-१/ई-४ को ऑपरेटिव्ह					ज्ञात नाहीत.
	हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या गौरव सीटी अशा ज्ञात इमारतीच्या ई टाईप					
	च्या इमारत क्र. ४ मधील १ल्या मजल्यावरील मोजमापीत ३३.०१ चौ मी बिल्ट अप क्षेत्र फ्लॅट धारक क्र. १०१ चे ते सर्व भाग व विभाग.					
	१. सौ. रुपाली अभिषेक बोबले २. श्री. अभिषेक पांडुरंग बोबले	ए) ०७/०२/२०१८		२३.५०	२.३५	
	३. श्री. विनायक वासुदेव केसरकर ४. सौ. नेहा राजेश राणे	बी) रु. २८.१५ सी) २९/०४/२०२३				कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेर्ह
	थ्री. विनायक वासुदेव केसरकर यांच्या मालकीचे गाव उमेला, तालूका वसई	्र येथे स्थित असलेले आणि				भार हे प्राधिकृत अधिक
	सर्व ते भाग आणि विभागावर बांधलेले न्यु श्रमसाफल्य को-ऑप हाऊ सो मोजमापित अंदाजे ४३५.०० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्राचे सर्व ते भाग आणि वि		ोच्या इमारत क्र. ए	ए-३ मध्ये तळम [्]	गल्यावर फ्लॅट क्र. ४,	ज्ञात नाहीत.
	१. सौ. सुभिता श्यामसुंदर झा २. श्री. श्यामसुंदर बैद्यनाथ झा	ए) २०/०५/२०१७		33.30	3.33	
	३. श्री. अभयकुमार कृष्णकांत झा ४. श्री. अशोक वामन शिंगरे	बी) रु. २४.४५ सी) २७/१२/२०२२				कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही
	भाईंदर येथे उप प्रबंधक ठाणे ७ च्या क्षेत्रात महसूल गाव खार येथे स्थित अ		 ए जमीन धारक सर्व	 हें क्र. २६ (१५४		भार हे प्राधिकृत अधिक
	बांधलेले साई श्रद्धा को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. नावे ज्ञात इमा समत्रल्य ५१० चौरप फूट (बिल्ट अप क्षेत्र) सौ. सुभिता श्यामसुंदर झा आ	रतीमध्ये चौथ्या मजल्यावर	फ्लॅट क्र. ४०४, म	गोजमापित ४७.३		ज्ञात नाहीत.
	१. सौ. सीमा सतिश कदम	ए) ०३/०७/२०१७		२२.१०	२.२१	
	२. श्री. सतिश शशिकांत कदम ३. श्री. संजय तुकाराम दाते	बी) रू. ३६.०६				कोणतेही न भरलेली थक
	ठाणेच्या ज्युरिडिक्शन मधील आणि ठाणे च्या नोंदणीकृत उप-जिल्ह्यामधी	सी) २२/०२/२०२३ ोल गाव खारी, भाईंदर येथे	 स्थित, वसलेल्या	 आणि असलेल्या		युटीलिटी बिल्स कोणतेर्ह भार हे प्राधिकृत अधिक
	निवन सर्व्हें क्र. ७८ आणि हिस्सा क्र. ११ धारक जिमनीचे भाग आणि विः पुजा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड नावाच्या सोसायटी म	ज्ञात नाहीत.				
	मजल्यावरील श्री. सतिश शशिकांत कदम यांच्या द्वारे मालकीची मिळकत ग					
	 कु. श्रद्धा रमेश ओडल, २. श्रीमती. लक्ष्मी रमेश ओडल श्री. संज् जयंत चक्रवर्ती, 	ए) ०२/०२/२०१८ बी) रु. ४४.८९		१५.५०	१.५५	कोणतेही न भरलेली थक
	४. श्री. निलेश शंकर निवाळे	सी) ०४/१०/२०१८			L	युटीलिटी बिल्स कोणतेर्ह भार हे प्राधिकृत अधिक
	हॉरिझन, परेरा रोड, डॉन बॉस्को स्कूलसमोर, नायगाव पूर्व, जिल्हा-पाल ३६.८५ चौ.मी. चटई क्षेत्र, फ्लॅट क्र. ४०३.	घर अशा ज्ञात कॉम्पलेक्सम	।धील ४था मजला	, बी-॥ विंग, स	गाई दर्शन, मोजमापीत	ज्ञात नाहीत.
	१. श्री. दीपक घनश्याम वालिया, २. सौ. किरण दीपक वालिया	ए) ०९/०१/२०१८		42.00	4.20	
	३. श्री. चेतन रविंद्र मेहता, ४. श्री. हिरेन बुपतराय मेहता	बी) रु. ९४.९४ सी) ११/०१/२०२३				कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेर्ह
	श्री. दीपक घनश्याम वालिया आणि सौ. किरण दीपक वालिया संयुक्तपणे	यांच्या द्वारे मालकीचा ठा	णे-४ येथील उप-	। -प्रबंधकाच्या क्षेत्र		भार हे प्राधिकृत अधिक
	भाईंदर, तालुका आणि जिल्हा ठाणे येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित रेसिडेन्सी अशा ज्ञात बिल्डिंगमधील तळमजल्यावरील फ्लॅट क्र. जी/००४,					ज्ञात नाहीत.
	१. श्री. अविनाश सखाराम धनावडे, २. सौ. वैशाली अविनाश धनावडे	ए) १८/०९/२०१७		8.40	१.00	कोणतेही न भरलेली थक
						युटीलिटी बिल्स कोणतेर्ह
	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम	बी) रु. ३४.९६ सी) २२/०२/२०१९				
	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४०	सी) २२/०२/२०१९	, ह सुपर बिल्ट अप	क्षेत्र ४था मजला.	, यशो दिप अपार्टमेंट,	
	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३.	सी) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए				भार हे प्राधिकृत अधिक
	 ३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४४ गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, 	सी) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३	ई/१०९ ई/२०४	१५.५५ १४.००	१.५६ १.४०	भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
	 ३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४४ गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, 	सी) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६	ई/१०९ ई/२०४ ई/२०९	१५.५५ १४.०० १६.२०	१.५६ १.४० १.६२	भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही
	 ३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता 	सी) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८	\$/१०९ \$/२०४ \$/२०९ \$/२१०	१५.५५ १४.०० १६.२० १६.२०	१.५६ १.४० १.६२ १.६२	भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही
	 ३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४४ गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, 	स्त) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ स्ती) ०३/११/२०१८	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२१०	१५.५५ १४.०० १६.२० १६.२०	१.५६ १.४० १.६२ १.६२	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेह भार हे प्राधिकृत अधिक
	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड,	स्त) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२१०	१५.५५ १४.०० १६.२० १६.२०	१.५६ १.४० १.६२ १.६२	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकर्णी,	(根) २२/०२/२०१९ (では、中) マヤ/マッとも、中) マリンマッとも、中) マリンマッとものできませる。 (日本) マリンマッとは、 (日本) マリンマッとは、 (日本) マリンマッとは、 (日本) マリンマッとは、 (日本) マリンマッとは、 (日本) マリンマッとは、 (日本) マンマッとは、 (日本) (日本) マンマッとは、 (日本) マンマッとは	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२१० ७४५ चौ फु , ई/ व सहनाळ, भिवंड	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५ १, जिल्हा ठाणे.	१.५६ १.४० १.६२ १.६२ चौ फु आणि ई/२१० १५.००	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशेंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायक्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकर्णी ३. सौ. श्वेता समीर कुलकर्णी मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपं	(根) २२/०२/२०१९ (で年代) २२/१२/२०१६ (で日本) (で	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२१० ७४५ चौ फु , ई/ व राहनाळ, भिवंड	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५ ही, जिल्हा ठाणे. १५०.००	१.५६ १.४० १.६२ १.६२ चौ फु आणि ई/२१० १५.००	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक
	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. १. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशेंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, १. श्री. समीर सुधाकर कुलकर्णी, ३. सौ. श्वेता समीर कुलकर्णी मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जिमनीच्या उवीरत भागाची जिमन मोजमापित	स्त) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. ९८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हदीमधील मधील गाव भारे येथे वसत	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२१० ७४५ चौ फु , ई/ व राहनाळ, भिवंड आणि पुणे जिल्हा प	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५ ही, जिल्हा ठाणे. १५०.००	१.५६ १.४० १.६२ १.६२ चौ फु आणि ई/२१० १५.००	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही
,	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशेंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकर्णी, ३. सौ. श्वेता समीर कुलकर्णी मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जिमनीच्या उर्वरित भागाची जिमन मोजमापित १. श्री. विनय विश्वनाथ अडकर	स्त) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. ९८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हदीमधील मधील गाव भारे येथे वसत	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२१० ७४५ चौ फु , ई/ व राहनाळ, भिवंड आणि पुणे जिल्हा प	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५ ही, जिल्हा ठाणे. १५०.००	१.५६ १.४० १.६२ १.६२ चौ फु आणि ई/२१० १५.००	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक
D)	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. १. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशेंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, १. श्री. समीर सुधाकर कुलकर्णी, ३. सौ. श्वेता समीर कुलकर्णी मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जिमनीच्या उवीरत भागाची जिमन मोजमापित	स्त) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. ९८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हदीमधील मधील गाव भारे येथे वसत	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२१० ७४५ चौ फु , ई/ व राहनाळ, भिवंड आणि पुणे जिल्हा प	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५ इ. जिल्हा ठाणे. १५०.००	१.५६ १.४० १.६२ १.६२ चौ फु आणि ई/२१० १५.०० चायत समिती, मुळशी २, मोजमापित अंदाजे	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
>	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकर्णी ३. सौ. श्वेता समीर कुलकर्णी मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामणंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जिम्मीच्या उर्वरित भागाची जिमन मोजमापित १. श्री. विनय विश्वनाथ अडकर २. श्री. वित्रय वाथ केशव अडकर ३. श्री. संजोग रोहिंदास मोरे	स्त) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. १८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हद्दीमधील गठ भारे ए आर चा इंडिय ए) १६/१०/२०२० बी) रु. १८.८८ सी) २०/०४/२०२२	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२०९ ई/२१० ७४५ चौ फु , ई/: व राहनाळ, भिवंडं आणि पुणे जिल्हा प् लेल्या आणि स्थित् ट्रेयल प्लॉट.	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५ व द्वी, जिल्हा ठाणे. १५०.०० गरिषद, तालुका पं त स.क्र. २६२/-	१.५६ १.४० १.६२ १.६२ चो फु आणि ई/२१० १५.०० चायत समिती, मुळशी २, मोजमापित अंदाजे	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
,	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकर्णी, ३. सौ. श्वेता समीर कुलकर्णी मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जिम्मीच्या उर्वरित भागाची जिमन मोजमापित १. श्री. विनय विश्वनाथ अडकर २. श्री. विश्वनाथ केशव अडकर ३. श्री. संजोग रोहिदास मोरे	सी) २२/०२/२०१९ ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. ९८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हद्दीमधील । ए) १६/१०/२०२० बी) रु. १८८८ सी) २०/०४/२०२२	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२०९ ई/२१० ७४५ चौ फु , ई/: व राहनाळ, भिवंडं आणि पुणे जिल्हा प् तेल्या आणि स्थित् ट्रेयल प्लॉट.	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०६ मोज ८६५ इी, जिल्हा ठाणे. १५०.०० ने स.क्र. २६२/-	१.५६ १.४० १.६२ १.६२ चो फु आणि ई/२१० १५.०० चायत समिती, मुळशी २, मोजमापित अंदाजे १.७५	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
,	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकर्णी भे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामणंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जिम्मीच्या उर्वरित भागाची जिमन मोजमापित १. श्री. विनय विश्वनाथ अडकर २. श्री. वित्रय वाथ केशव अडकर ३. श्री. संजोग रोहिंदास मोरे श्री. विनय विश्वनाथ अडकर यांच्याद्वारे मालकीचे पिंपरी चिंचवड महा जिल्ह्यामधील गाव चिखली येथे वसलेले आणि स्थित शहर सर्ल्ड क्र. १० होम्स अशा नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थित फ्लॉट क्र. १० मी.	स्त) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. १८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हद्दीमधील । ए) १६/१०/२०२० बी) रु. १८८८८ सी) २०/०४/२०२२ ।तगरपालिकेच्या हद्दीमधील । १८, मोजमापित अंदाजे ३०।	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२०९ ई/२१० ७४५ चौ फु , ई/: व राहनाळ, भिवंडं आणि पुणे जिल्हा प् तेल्या आणि स्थित् ट्रेयल प्लॉट.	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५ : ही, जिल्हा ठाणे. १५०.०० गिरुत तालुका एं त स.क्र. २६२/:	१.५६ १.४० १.६२ १.६२ चौ फु आणि ई/२१० १५.०० चायत समिती, मुळशी २, मोजमापित अंदाजे १.७५	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
,	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ ची फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकर्णी भे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामणंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जिम्मीच्या उर्वरित भागाची जिमन मोजमापित १. श्री. विनय विश्वनाथ अडकर २. श्री. वित्रयनाथ केशव अडकर ३. श्री. संजोग रोहिदास मोरे श्री. विनय विश्वनाथ अडकर यांच्याद्वारे मालकीचे पिंपरी विंचवड महा जिल्ह्यामधील गाव चिखली येथे वसलेले आणि स्थित शहर सर्ल्ड क्र. १२ होम्स अशा नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. १० होम्स अशा नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. १०	सी) २२/०२/२०१९ ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. ९८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हद्दीमधील । ए) १६/१०/२०२० बी) रु. १८८८ सी) २०/०४/२०२२	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२०९ ई/२१० ७४५ चौ फु , ई/: व राहनाळ, भिवंडं आणि पुणे जिल्हा प् तेल्या आणि स्थित् ट्रेयल प्लॉट.	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०६ मोज ८६५ इी, जिल्हा ठाणे. १५०.०० ने स.क्र. २६२/-	१.५६ १.४० १.६२ १.६२ चो फु आणि ई/२१० १५.०० चायत समिती, मुळशी २, मोजमापित अंदाजे १.७५	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्प्लेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकणीं भे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जिम्नीच्या उर्वरित भागाची जिमन मोजमापित्र, श्री. विरवनाथ अडकर २. श्री. विरवनाथ अडकर २. श्री. विरवनाथ अडकर ३. श्री. वंत्रवनाथ अडकर ३. श्री. वंत्रवनाथ अडकर यांच्याद्वारे मालकीचे पिंपरी चिंचवड महा जिल्ह्यामधील गाव चिखली येथे वसलेले आणि स्थित शहर सर्व्हें क्र. १२ होम्स अशा नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थित फ्लॉट क्र. १० मी. १. सौ. प्रिया गणेश शेनॉय २. श्री. गणेश कृष्णा शेनॉय	सी) २२/०२/२०१९ ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु. ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. ९८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हद्दीमधील । १५१/०४/२०२० बी) रु. १८८८८ सी) २०/०४/२०२२ ानगरपालिकेच्या हद्दीमधील । १८, मोजमापित अंदाजे ३०। ए) ०१/०८/२०२२ बी) रु. २९.७५	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२०९ ंई/२१० ७४५ चौ फु , ई/: व राहनाळ, भिवंडं आणि पुणे जिल्हा प् लेल्या आणि स्थित ट्रेयल प्लॉट.	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५: ही, जिल्हा ठाणे. १५०.०० विस्वद, तालुका पं त स.क्र. २६२/: १७.४५	१.५६ १.४० १.६२ १.६२ चो फु आणि ई/२१० १५.०० चायत समिती, मुळशी २, मोजमापित अंदाजे १.७५ बेली च्या नोंदणीकृत मेत असलेल्या शांताई रेस मोजमापित ५ ची.	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
8	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्प्लेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकर्णी, ३. सौ. श्वेता समीर कुलकर्णी मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जिम्नीच्या उर्वरित भागाची जिमन मोजमापित्र. श्री. विरवनाथ अडकर २. श्री. विरवनाथ अडकर २. श्री. विरवनाथ अडकर ३. श्री. विरवनाथ अडकर ३. श्री. वंत्रवनाथ अडकर ३. श्री. त्रांच्या विख्ली येथे वसलेले आणि स्थित शहर सर्व्ह क्र. १२ होम्स अशा नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थित फ्लॉट क्र. १० मी. १. सौ. प्रिया गणेश शेनॉय २. श्री. गणेश कृष्णा शेनॉय	सी) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. ९८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हद्दीमधील । १५१/०४/२०२० बी) रु. १८.८८ सी) २०/०४/२०२२ ।नगरपालिकेच्या हद्दीमधील । १८, मोजमापित अंदाजे ३०। ए) ०१/०८/२०२२ बी) रु. २९.७५ ६स्सा क्र. १/ए/१+६	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२०९ ई/२१० ७४५ चौ फु , ई/: व राहनाळ, भिवंडं आणि पुणे जिल्हा प् लेल्या आणि स्थित ट्रेयल प्लॉट.	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५: ही, जिल्हा ठाणे. १५०.०० निरुत तालुका पं त स.क्र. २६२/: १७.४५	१.५६ १.४० १.६२ १.६२ चो फु आणि ई/२१० १५.०० चायत समिती, मुळशी २, मोजमापित अंदाजे १.७५ बेली च्या नोंदणीकृत मेत असलेल्या शांताई रेस मोजमापित ५ ची.	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
?	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमर्शिअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्प्लेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकणीं मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी १९ श्री. वित्रवनाथ अडकर २. श्री. वित्रवनाथ अडकर २. श्री. वित्रवनाथ अडकर २. श्री. वित्रवनाथ अडकर ३. श्री. त्वंचनाथ अडकर ३. श्री. त्वंचनाथ अडकर यांच्याद्वारे मालकीचे पिंपरी चिंचवड महा जिल्ह्यामधील गाव चिखली येथे वसलेले आणि स्थित शहर सर्व्हें क्र. १२ होम्स अशा नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. १० मी. १. सौ. प्रिया गणेश शेनॉय २. श्री. गणेश कृष्णा शेनॉय गाव हडपसर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित सर्व्हें क्र. ६५, जिमीनीवरील प्लॉटवर बांधकामीत, द ऑर्चड को ऑपरेटिव्ह हाऊसिंस मी म्हणजेच ४३६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी म्हणजेच ८५६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी म्हणजेच ८५६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी म्हणजेच ८६६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी म्हणजेच ८६६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी महणजेच ८५६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी महणजेच ८५६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी महणजेच ८५६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी महणजेच ८५६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी महणजेच ८५६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी महणजेच ८५६ चौ फु आणि टेरस क्षेत्र ७.८९ चौ मी महणजेच ८५६ चौ फु आणि टेरस क्षेत्र ७.८९ चौ मी महणजेच ८५६ चौ फु आणि टेरस क्षेत्र ७.८९ चौ मी महणजेच ८५६ चौ फु आणि टेरस क्षेत्र ७.८९ चौ मी महणजेच ८५६ चौ फु आणि टेरस क्षेत्र ७.८९ चौ मी महणजेच ८५६ चौ फु आणि टेरस क्षेत्र ७.८९ चौ मी महणजेच ८५६ चौ फु आणि टेरस क्षेत्र ७.८९ चौ मी महणजेच ८५६ चौ फु आणि टेरस क्रें ७.८९ चौ मी महणजेच ८५६ चौ फु आणि टेरस क्रें ७.८९ चौ मी स्वर्ले	सी) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. ९८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हद्दीमधील । प्राचित गाव भारे येथे वसत । प्राचित गाव भारे येथे वसत । प्राचित गाव भारे येथे वसत । प्राचित गाव भारे वेथे वसत । प्राचित १०/०४/२०२२ बी) रु. १८.८८ सी) २०/०४/२०२२ बी) रु. २९.७५ सी) २८/०८/२०२३ हिस्सा क्र. १/ए/१+६। प्रोसायटी लि. अशा ज्ञ	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२०९ ई/२०९ अर्थ चौ फु , ई/ व राहनाळ, भिवंडं आणि पुणे जिल्हा प् लेल्या आणि स्थित ट्रेयल प्लॉट.	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५: ही, जिल्हा ठाणे. १५०.०० निरुत तालुका एं त स.क्र. २६२/: १७.४५ पिनीवर बांधकारियाला जोडलेले टें	१.५६ १.४० १.६२ १.६२ चो फु आणि ई/२१० १५.०० चायत समिती, मुळशी २, मोजमापित अंदाजे १.७५ वेली च्या नोंदणीकृत मेत असलेल्या शांताई रेस मोजमापित ५ ची. ३.३३	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
8	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमर्शिअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्प्लेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकणीं मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जिम्नीच्या उर्वरित भागाची जिमन मोजमापित्र १. श्री. वित्यवाध अडकर २. श्री. वित्यवाध अडकर २. श्री. वित्यवाध अडकर ३. श्री. वंत्रवनाध अडकर ३. श्री. तंत्रवनाध अडकर ३. श्री. तंत्रवनाध अडकर यांच्याद्वारे मालकीचे पिपरी चिंचवड महा जिल्ह्यामधील गाव चिखली येथे वसलेले आणि स्थित शहर सर्व्हें क्र. १२ होम्स अशा नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. १० मी. १. सौ. प्रिया गणेश शेनॉय २. श्री. गणेश कृष्णा शेनॉय गाव हडपसर, तालुका हबेली, जिल्हा पुणे येथे स्थित सर्व्हें क्र. ६५, जिमनीवरील प्लॉटवर बांधकामीत, द ऑर्चड को ऑपरेटिव्ह हाऊसिंस मी म्हणजेच ४३६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी म्हणजेच ८५ इमारत क्र. ई मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०६.	सी) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. ९८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हद्दीमधील । मधील गाव भारे येथे वसत् त ००एच १० आर चा इंडिंगि ए) १६/१०/२०२० बी) रु. १८.८८ सी) २०/०४/२०२२ ानगरपालिकेच्या हद्दीमधील । ८८, मोजमापित अंदाजे ३०। ए) ०१/०८/२०२२ बी) रु. २९.७५ सी) २८/०८/२०२३ हिस्सा क्र. १/ए/१+६ ग सोसायटी लि. अशा ज्ञ	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२०९ ई/२०९ अर्थ चौ फु , ई/ व राहनाळ, भिवंडं आणि पुणे जिल्हा प् लेल्या आणि स्थित ट्रेयल प्लॉट.	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५: ही, जिल्हा ठाणे. १५०.०० निरुत तालुका एं त स.क्र. २६२/: १७.४५ पिनीवर बांधकारियाला जोडलेले टें	१.५६ १.४० १.६२ १.६२ चो फु आणि ई/२१० १५.०० चायत समिती, मुळशी २, मोजमापित अंदाजे १.७५ वेली च्या नोंदणीकृत मेत असलेल्या शांताई रेस मोजमापित ५ ची. ३.३३	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
```	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकर्णी मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जिल्हा पुणे, त्रा नांदणीकृत तालुका मुळशी १. श्री. विनय विश्वनाथ अडकर २. श्री. विश्वनाथ केशव अडकर ३. श्री. संजोग रोहिदास मोरे श्री. विनय विश्वनाथ अडकर ३. श्री. संजोग रोहिदास मोरे श्री. विनय विश्वनाथ अडकर यांच्याद्वारे मालकीचे पिंपरी चिंचवड मह जिल्ह्यामधील गाव चिखली येथे वसलेले आणि स्थित शहर सर्व्हे क्र. १२ होम्स अशा नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. १० मी. १. सौ. प्रिया गणेश शेनॉय २. श्री. गणेश कृष्णा शेनॉय गाव हडपसर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित सर्व्हे क्र. ६५, जिमनीवरील प्लॉटवर बांधकामीत, द ऑर्चड को ऑपरेटिव्ह हाऊसिंग मी म्हणजेच ४३६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी म्हणजेच ८५ इमारत क्र. ई मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०६. सौ. प्रिया गणेश शेनॉय आणि श्री. गणेश कृष्णा शेनॉय यांच्या मालव	स्त) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. १८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हदीमधील मधील गाव भारे येथे वसत् उ०एच १० आर चा इंडिस ए) १६/१०/२०२० बी) रु. १८.८८ सी) २०/०४/२०२२ ानगरपालिकेच्या हदीमधील १८, मोजमापित ४०९.४० २, मोजमापित अंदाजे ३०। ए) ०१/०८/२०२२ बी) रु. २९.७५ सी) २८/०८/२०२२ वी) रु. १९,५५६ पा सोसायटी लि. अशा ज्ञ चौ फु एकूण चटई क्षेत्र ४८	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२०९ ई/२०९ अर्थ चौ फु , ई/ व राहनाळ, भिवंडं आणि पुणे जिल्हा प् लेल्या आणि स्थित ट्रेयल प्लॉट.	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५ दी, जिल्हा ठाणे. १५०.०० विकृत तालुका पं त स.क्र. २६२/ः १७.४५ विकृत तालुका हिम्मीवर बांधकारियाला जोडलेले टें	१.५६ १.४० १.६२ १.६२ चो फु आणि ई/२१० १५.०० चायत समिती, मुळशी २, मोजमापित अंदाजे १.७५ वेली च्या नोंदणीकृत मेत असलेल्या शांताई रेस मोजमापित ५ चौ. ३.३३	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.  कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.  कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.  कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
```	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमर्शिअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्प्लेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकणीं मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जिम्नीच्या उर्वरित भागाची जिमन मोजमापित्र १. श्री. वित्यवाध अडकर २. श्री. वित्यवाध अडकर २. श्री. वित्यवाध अडकर ३. श्री. वंत्रवनाध अडकर ३. श्री. तंत्रवनाध अडकर ३. श्री. तंत्रवनाध अडकर यांच्याद्वारे मालकीचे पिपरी चिंचवड महा जिल्ह्यामधील गाव चिखली येथे वसलेले आणि स्थित शहर सर्व्हें क्र. १२ होम्स अशा नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. १० मी. १. सौ. प्रिया गणेश शेनॉय २. श्री. गणेश कृष्णा शेनॉय गाव हडपसर, तालुका हबेली, जिल्हा पुणे येथे स्थित सर्व्हें क्र. ६५, जिमनीवरील प्लॉटवर बांधकामीत, द ऑर्चड को ऑपरेटिव्ह हाऊसिंस मी म्हणजेच ४३६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी म्हणजेच ८५ इमारत क्र. ई मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०६.	सी) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. ९८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हद्दीमधील । मधील गाव भारे येथे वसत् त ००एच १० आर चा इंडिंगि ए) १६/१०/२०२० बी) रु. १८.८८ सी) २०/०४/२०२२ ानगरपालिकेच्या हद्दीमधील । ८८, मोजमापित अंदाजे ३०। ए) ०१/०८/२०२२ बी) रु. २९.७५ सी) २८/०८/२०२३ हिस्सा क्र. १/ए/१+६ ग सोसायटी लि. अशा ज्ञ	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२०९ ई/२०९ अर्थ चौ फु , ई/ व राहनाळ, भिवंडं आणि पुणे जिल्हा प् लेल्या आणि स्थित ट्रेयल प्लॉट.	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५: ही, जिल्हा ठाणे. १५०.०० निरुत तालुका एं त स.क्र. २६२/: १७.४५  पिनीवर बांधकारियाला जोडलेले टें	१.५६ १.४० १.६२ १.६२ चो फु आणि ई/२१० १५.०० चायत समिती, मुळशी २, मोजमापित अंदाजे १.७५ वेली च्या नोंदणीकृत मेत असलेल्या शांताई रेस मोजमापित ५ ची. ३.३३	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.  कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.  कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.  कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
}	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकर्णी मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जिमनीच्या उर्वरित भागाची जिमन मोजमापित १. श्री. विनय विश्वनाथ अडकर २. श्री. विनय विश्वनाथ अडकर २. श्री. तिनय विश्वनाथ अडकर ३. श्री. संजोग रोहिदास मोरे श्री. विनय विश्वनाथ अडकर यांच्याद्वारे मालकीचे पिंपरी चिंचवड मह जिल्ह्यामधील गाव चिखली येथे वसलेले आणि स्थित शहर सर्व्हे क्र. १२ होम्स अशा नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. १० मी. १. सौ. प्रिया गणेश शेनॉय २. श्री. गणेश कृष्णा शेनॉय गाव हडपसर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित सर्व्हे क्र. ६५, जिमनीवरील प्लॉटवर बांधकामीत, द ऑर्चड को ऑपरेटिव्ह हाऊसिंग मी म्हणजेच ४३६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी म्हणजेच ८५ इमारत क्र. ई मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०६. सौ. प्रिया गणेश शेनॉय आणि श्री. गणेश कृष्णा शेनॉय यांच्या मालव	स्त) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. १८५.३६ सी) १६/०२/२०२३ चायत भारे च्या हदीमधील मधील गाव भारे येथे वसत त ००एच १० आर चा इंडिम धील गाव भारे येथे वसत त ००एच १० आर चा इंडिम धील गाव भारे वेथे वसत त ००एच १० आर चा इंडिम धील गाव भारे वेथे वसत त ००एच १० आर चा इंडिम ए) १६/१०/२०२२ बी) रु. १८.८८ सी) २०/०४/२०२२ वि.स. मोजमापित ४०९.४० २, मोजमापित ४०९.४० २, मोजमापित अंदाजे ३० ए) ०१/०८/२०२२ बी) रु. १९.७५ सी) १८/०८/२०२२ बी) रु. ४६.७७ सी) ११/०८/२०२२	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२०९ ई/२०९ अर्थ चौ फु , ई/ः व राहनाळ, भिवंडं आणि पुणे जिल्हा प् लेल्या आणि स्थित् ट्रेयल प्लॉट.	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५ दी, जिल्हा ठाणे. १५०.०० विकृत तालुका पं त स.क्र. २६२/ः १७.४५ विकृत तालुका ह मिनीवर बांधकारियाला जोडलेले टें ३३.२५ वे क्र. ६५ हिस्स् ल मोजमापीत च	१.५६ १.४० १.६२ १.६२ १.६२ चो फु आणि ई/२१० १५.०० चायत समिती, मुळशी १, मोजमापित अंदाजे १.७५ वेली च्या नोंदणीकृत मेत असलेल्या शांताई रेस मोजमापित ५ चौ. ३.३३	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
}	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकणीं मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपंच्या हदीमधील नोंत्णीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०१एच०८आर धारक मोठ्या जमिनीच्या उर्वरित भागाची जिमन मोजमापित १. श्री. विनय विश्वनाथ अडकर २. श्री. विनय विश्वनाथ अडकर २. श्री. विनय विश्वनाथ अडकर ३. श्री. संजोग रोहिदास मोरे श्री. विनय विश्वनाथ अडकर यांच्याद्वारे मालकीचे पिंपरी चिंचवड मह जिल्ह्यामधील गाव चिखली येथे वसलेले आणि स्थित शहर सर्ल्हे क्र. १२ होम्स अशा नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. १० मी. १. सौ. प्रिया गणेश शेनॉय २. श्री. गणेश कृष्णा शेनॉय गाव हडपसर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित सर्ल्हे क्र. ६५, जिमनीवरील प्लॉटवर बांधकामीत, द ऑर्चड को ऑपरेटिव्ह हाऊसिंग मी म्हणजेच ४३६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी म्हणजेच ८५६ इमारत क्र. ई मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०६. सौ. प्रिया गणेश शेनॉय आणि श्री. गणेश कृष्णा शेनॉय यांच्या मालवं १. श्री. श्याम उत्तमराव मुळे २. सौ. अनुजा श्याम मुळे	सी) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) ह. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु. ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) ह. १८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हदीमधीतः १००५ १००४/२०२२ सार्थाल गाव भारे येथे वसतः १००५ १००४/२०२२ सार्थाल गाव भारे येथे वसतः १००५ १००४/२०२२ सार्थालकेच्या हदीमधीतः १८, भोजमापित अंदाजे ३० ए) ०१/०८/२०२२ बी) ह. २९.७५ सी) २८/०८/२०२२ बी) ह. २९.७५ सी) १८/०८/२०२२	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२०९ ई/२०९ ऽ४५ चौ फु , ई/: ाव राहनाळ, भिवंडं आणि पुणे जिल्हा प् तेल्या आणि स्थित- ट्रेयल प्लॉट. त पुणे, उप-नोंदण चौ. मी. धारक जा चौ. मी. चटई + त	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५ ही, जिल्हा ठाणे. १५०.०० विकृत तालुका पं त स.क्र. २६२/: १७.४५ वें क्र. ६५ हिस्स् ल मोजमापीत च जेच ५२१ चौ पु	१.५६ १.४० १.६२ १.६२ चौ फु आणि ई/२१० १५.०० चयत समिती, मुळशी २, मोजमापित अंदाजे १.७५ वेली च्या नोंदणीकृत मेत असलेल्या शांताई रेस मोजमापित ५ चौ. ३.३३	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही भार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.
}	३. श्री. हेमंत रवींद्र विचारे, ४. श्री. वीरेंद्र वसंत कदम श्री. अविनाश धनावडे व सौ. वैशाली धनावडे द्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४० गाव डोंगरे, विरार पश्चिम, पालघर ४०१ ३०३. १. मे. सोमिल एंटरप्रायझेस प्रा. लि. २. श्री. संजय मनहरलाल शहा, ३. श्री. मितेश अनिलभाई मेहता ४. सौ. सेजल संजय शहा, ५. श्रीमती. राजश्री मितेश मेहता संजय शाह आणि अन्य द्वारे मालकीचे कमिशंअल गाळा क्र. ई/१०९ मोज मोज ८६५ चौ फु बिल्ट अप क्षेत्र, श्री संभव कॉम्पलेक्स, राहनाळ, एस क्र. १. मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, २. श्री. समीर सुधाकर कुलकर्णी, ३. सौ. श्वेता समीर कुलकर्णी मे. कुल्ट्रोनिक्स ईएसडी टेक्नॉलॉजिस प्रा. लि. यांच्या द्वारे मालकीचा ग्रामपंच्या हदीमधील नोंदणीकृत जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत तालुका मुळशी ०९एच०८आर धारक मोठ्या जिम्मीच्या उर्वरित भागाची जिम्म मोजमापित्र श. श्री. विनय विश्वनाथ अडकर २. श्री. विनय विश्वनाथ अडकर २. श्री. वित्य विश्वनाथ अडकर ३. श्री. संजोग रोहिदास मोरे श्री. विनय विश्वनाथ अडकर यांच्याद्वारे मालकीचे पिंपरी चिंचवड महाजिल्ह्यामधील गाव चिखली येथे वसलेले आणि स्थित शहर सर्ल्हें क्र. १२ होम्स अशा नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. १२ मी. १. सौ. प्रिया गणेश शेनॉय २. श्री. गणेश कृष्णा शेनॉय गाव हडपसर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे स्थित सर्व्हें क्र. ६५, जिम्मीवरील प्लॉटवर बांधकामीत, द ऑर्चड को ऑपरेटिव्ह हाऊसिंग मी म्हणजेच ४३६ चौ फु आणि टेरेस क्षेत्र ७.८९ चौ मी म्हणजेच ८५ इमारत क्र. ई मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०६. सौ. प्रिया गणेश शेनॉय आणि श्री. गणेश कृष्णा शेनॉय यांच्या मालव्र १. श्री. श्याम उत्तमराव मुळे २. सौ. अनुजा श्याम मुळे	स्त) २२/०२/२०१९ ०६, मोजमापीत ३७५ चौ ए ए) २३/१२/२०१६ बी) रु. ७२०.१३ सी) ०३/११/२०१८ ८३० चौ फु, ई/२०४ मोज १५१, एच क्र. १० बी, ग ए) ३१/०८/२०१५ बी) रु. १८५.३६ सी) १६/०३/२०२३ चायत भारे च्या हदीमधील गव भारे येथे वसत न०एच १० आर चा इंडिस ए) १६/१०/२०२० बी) रु. १८.८८ सी) २०/०४/२०२२ ानगरपालिकेच्या हदीमधील १८, मोजमापित ४०९.४० २, मोजमापित ४०९.४० २, मोजमापित अंदाजे ३०। ए) ०१/०८/२०२२ बी) रु. २९.७५ सी) २८/०८/२०२३ हिस्सा क्र. १/ए/१+६ः ग सोसायटी लि. अशा ज्ञ चौ फु एकूण चटई क्षेत्र ४८ की रु. ४६.७७ सी) १६/१०/२०२२ बी) रु. ४६.७७ सी) १६/१०/२०२३	ई/१०९ ई/२०४ ई/२०९ ई/२०९ ई/२०९ ई/२०९ अर्थ चौ फु , ई/: व राहनाळ, भिवंडं आणि पुणे जिल्हा प्रलेल्या आणि स्थित् ट्रेयल प्लॉट. त पुणे, उप-नोंदण चौ. मी. धारक जं चौ. मी. चरई + त	१५.५५ १४.०० १६.२० १६.२० १६.२० २०९ मोज ८६५ ही, जिल्हा ठाणे. १५०.०० गिरुषद, तालुका पं त स.क्र. २६२/ः १७.४५ विकृत तालुका ह मिनीवर बांधकारियाला जोडलेले टें ३३.२५ वें क्र. ६५ हिस्स् ल मोजमापीत च	१.५६ १.४० १.६२ १.६२ १.६२ चौ फु आणि ई/२१० १५.०० चायत समिती, मुळशी १, मोजमापित अंदाजे १.७५ वेली च्या नोंदणीकृत मेत असलेल्या शांताई रेस मोजमापित ५ चौ. ३.३३ १.६२ चेल्टरबेरी म्हणजेच १.९२	मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेही मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेह मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेह मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत. कोणतेही न भरलेली थक युटीलिटी बिल्स कोणतेह मार हे प्राधिकृत अधिक ज्ञात नाहीत.

ऑनलाईन लिलाव हा सी१ इंडिया (पी) लि च्या वेबपोर्टल http://wwwbankeauctions.com मार्फत करण्यात येईल. विक्रीच्या अटी आणि शर्ती या http://wwwbankeauctions.co वर तसेच बँक वेबसाईट http://nkgsb-bank.com वर दर्शवल्या जातील. बोलीदारांना http://wwwbankeauctions.com वर दस्तावेजीय पुरावे सह त्यांची बोली अपलोड करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. जर बोलीदारांन) सहाय्याची आवश्यकता असल्यास त्यांनी टेक्निकल सपोर्टकरिता श्री. भाविक पंड्या यांना ८८६६६८२९३७ वर किंवा सी१ इंडिया (पी) लि च्या सपोर्ट मोबाईल क्र ७२९९९८११२४/२५/२६ वर संपर्क करावा. प्रत्यक्ष दस्तावेज हे एनकेजीएसबी को-ऑप बँक लि., महाव्यवस्थापक, वसूली लक्ष्मी सदन, ३६१, व्ही. पी. रोड, गिरगाव, मुंबई - ४००००४. यांना पोस्ट/जमा करण्यात यावे. चौकशी/शंका recovery@nkgsb-bank.com यावर कळव् शकतात.

सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना

वरील कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि वरील नमूद इतर सर्व संबंधित पक्षकारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, त्यांनी लिलावाच्या तारखेपूर्वी कर्ज खाते बंद करावे. कसूर केल्यास मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि जर कोणतीही रक्कम शिल्लक राहिली तर ती तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल.

दिनांक : २२.१२.२०२३ भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास मूळ इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

प्राधिकृत अधिकारी एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि.

सांकेतिक कब्जा सूचना

FICICI Home Finance

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१

कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९

गाखा कार्यालय : २रा मजला, दुकान क्र. ११, विद्या कॉर्नर सुपर मार्केट, एमआयडीसी चौक, बारामती- ४१३१३३ ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय होम फायन्यान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकर्त करण्यासाठी खालील नमद कर्जदारांना मागणी सचना जारी केल्या आहोत.

कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करू खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला यादारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्य देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायन्यान्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्य

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन / कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	शाखेचे नाव
۶.	भांड प्रविणकुमार (कर्जदार), साधना प्रविणकुमार भांड (सह- कर्जदार), एलएचबीएमटी००००१४७६२५४.	एनए लक्ष्मी पार्क, गोपालवाडी तालुका दौंड, जि. पुणे, स. क्र. ५६ २ ए, दौं हा, महाराष्ट्र ४१३८०१. (सं. लॅन क्र. एलएचबीएमटी००००१४७६२५४) सीमाबष्ट - उत्तर: प्लॉट क्र. बी/४ आणि रस्ता, दक्षिण: धनाजी काळे यांची मिळकत, पूर्व: फ्लॉट क्र. बी/६, पश्चिम: सुरेश निंबाळकर यांची मिळकत/कब्जाची तारीख- २०-डिसें२३	२०-०९-२०२३ इ. १२,५४,५२३/-	बारामती- बी

वरील नमद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल दिनांक: डिसेंबर २२, २०२३

आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड



सीआयएन: L67100MH1995PLC093797

नोंदणीकृत कार्यालय: आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क, रोड क्र. १६व्ही, प्लॉट क्र. बी–२३, भाग, वागळे इस्टेट, ठाणे – ४०० ६०४ **• दू:** (९१–२२) ४१०३ ५००० **• फॅक्स:** (९१–२२) २५८० ६६५४ ई-मेल: shareholders@iifl.com • संकेतस्थळ: www.iifl.com

शेअरधारकांना सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यामध्ये इक्विटी शेअर्सचे हस्तांतरण

येथे असे सूचित करण्यात येते की कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४(६) सह इन्वेस्टर एज्युकेशन ॲन्ड प्रोटेक्शन फंड प्राधिकरण(खाते मांडणी, लेखापरिक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ वेळो वेळी सुधारल्या गेलेल्या नियमांनुसार ("**नियम"**) मागील सात किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांपासून कोणत्याही शेअर्सधारकाने दावा न केलेल्या किंवा परतावा न घेतलेल्या कंपनीच्या इक्रिटी शेअर्सचे हस्तांतरण हे आयईपीएफच्या डिमॅट खात्यामध्ये केले गेले पाहिजे

नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीने आर्थिक वर्ष २०१६–१७ पासून आपल्या डिविडंडवरती दावा केलेला नाही, अशा संबंधित शेअर्सधारकांना कंपनीकडे उपलब्ध असलेल्या त्यांच्या पत्यावरती सूचना दिलेली आहे, ज्यानुसार त्यांनी या देय न केलेल्या / दावा न केलेल्या डिविडंडवरती मार्च ०३ २०२४ पर्यंत किंवा त्यापुर्वी दावा करावा. अशा शेअर्सधारकांची तपशीलवार माहिती ही कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच <u>www.iifl.com</u> येथे उपलब्ध आहे. यापुढे जाऊन शेअर्सधारकांनी असे देखील लक्षात घ्यावे की कंपनीने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, आयईपीएफमध्ये शेअर्सचा हस्तांतरणाकरिता, कंपनी द्वारे दिली गेलेली एवढीच सूचना प्रेशी असेल.

कोणत्याही प्रकारचे प्रश्न/स्पष्टीकरणाकरिता, शेअर्सधारकांनी कंपनीचा रजिस्ट्रार आणि शेअर हस्तांतरण एजंटला खालील पत्यावरती संपर्क साधावा

लिंक इनटाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड,

पत्ता: सी-१०१, एम्बसी २४७, एल.बी.एस मार्ग विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३

संपर्क व्यक्ती: श्री. जय प्रकाश व्ही.पी

तारीख: डिसेंबर २१,२०२३

स्थळ: मुंबई

दूरध्वनी: +९१ -२२-८१०८९१६७६७ ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in

मार्च ०३,२०२४ पर्यंत संबंधित शेअर्सधारकांकडून कंपनीला देय न केलेल्या / दावा न केलेल्या डिविडंड संदर्भात कोणताही वैध दावा केल्याचे लक्षात आले नाही, तर कंपनीद्वारे हस्तारंण नियमांचे पालन करत असे शेअर्स आयर्डपीएफच्या डिमॅट खात्यामध्ये जमा केले जातील, ज्याकरिता नियमांमध्ये दिलेल्य प्रक्रियेचे पालन केले जाईल आणि त्याकरिता कोणत्याही प्रकारची सूचना शेअर्सधारकांना दिली जाणार नाही. शेअर्सधारकांनी हे लक्षात घ्यावे की डिविडंड दिल्या न गेलेल्या कोणत्याही रक्कमेबद्दल आणि आयर्डपीएफमध्ये नियमांनुसार केल्या गेलेल्या शेअर्स हस्तांतरणाबद्दल कंपनीवरती दावा करता येणार नाही. अशा शेअर्समधून मिळणारे सगळे फायदे हे आयईपीएफलाच दिले जातील आणि अशा शेअर्सवरील मतदानाचा हक्क हा गोठविला जाईल.

शेअर्सधारकांना देय न केलेल्या / दावा न केलेल्या डिविडंड आणि शेअर्सवर दावा करण्याकरिता आयईपीएफकडे ऑनलाईन अर्ज करून करता येऊ शकेल ज्याकरिता आईपीएफद्वारे त्यांच्या संकेतस्थळावर <u>www.iepf.gov.in</u> येथे आयईपीएफ-५ अर्ज उपलब्ध करून दिलेला आहे, या अर्जाची भौतिक प्रत ही योग्य पद्धतीने स्वाक्षरीकृत करून आयईपीएफ-५ अर्जामध्ये दिलेल्या संबंधित दस्तावेजांसह कंपनीचा नोंदणीकृत/कॉर्पोरेट कार्यालयामध्ये पाठवावी.

> स लिमिटेड करिता स्वाक्षरीकर्त

रूपल जैन कंपनी सचिव (एसीएस३८३६६)

जाहीर सूचना

सर्व संबंधिताना याद्वारे कळविण्यात येते की. माः एक अशील तालका आणि जिल्हा ठाणे, महसूलं गाव उत्तनचा सर्व्हे क्र. १०४, हिस्सा क्र. २ धारव मोजमापित ३८० चौ.मी. जमीन मिळकत सव प्रकारच्या भारापासन मक्त, क्लिअर आणि विक्रीयोग्य नामाधिकारासह संपादन करण्याबाबत श्री. ऑस्टिन मानवेल उर्फ चार्ली डि'सोझा यांच्याशी वाटाघाटी करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

<mark>जोणत्याही व्यक्तींना वरील नमूद मिळकतीच्य</mark> विरोधात किंवा संबंधित कोणताही नामाधिकार हक्क, हितसंबंध, लाभ किंवा कोणताही इतर दावा किंवा कोणत्याही प्रकारची मागणी, कोणत्याही आक्षेपांचा समावेश असल्यास, विक्री, भाडेपट्टा कुळवहिवाट, परवाना, गहाण, धारणाधिकाराच्य मार्गे मला "लिगल पाँईंट", जी/२-ए, कोमल टॉवर, पटेल नगर, भाईंदर (प.), पीन ४०१ १०१ येथे लिखित हम्तावेजांच्या रितमर प्रमाणीत प्रतींमर किंवा लिखित जे अमे अभिपेत टावे किंवा उर्वरित हक्क किंवा आक्षेप दिनांकापासन १४ दिवसांत कळवावे. कसर केल्यास. असे अभिप्रेत हक्क/दाव सोडून दिल्याचे, त्यागीत, माफ केल्याचे आणि सर्व हेतू आणि प्रस्तावाकरिता अस्तित्वात नसल्याचे मानले जाईल आणि माझे अशिल वरील जमी मिलकत संदापन करण्याची पुढील कार्यवाही करेल आणि व्यवहार पूर्ण करेल

संदर्भ/क्र./पीएन/१२२२/२०२३ २२ डिसेंबर, २०२३

> पी. हरी (खरेदीदारचे वकील)

सही/

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कु. तन्या विशिन हिंगोरानी ह्या खालील लिखित अनुसूचीत अधिक सविस्तरपणे वर्णिलेल्या मिळकतीचे त्यांचे हक, नामाधिकार, आणि हितसंबंध सर्व प्रकारचे भार दावे, मागण्या, जे काही असेल, त्यापासून मृक्त स्वरूपात माझ्या अशिलांना विकण्यास इच्छव

सर्व व्यक्तींना सदर शेअर्स/फ्लॅट किंवा त्याच्या कोणत्याही भागावरील किंवा त्याचे विक्री, अदलाबदल, प्रभार, भेट, विश्वस्त, देखभाल, तारण, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, भार किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातील कोणतेही टावे असल्यास याद्वारे कृपया त्यांनी लिखित कागदोपत्री पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय पत्ता **दकान** क्र. १०९, १ला मजला, क्रिस्टल शॉपर्स पॅराडाईस, २४वा आणि ३३वा रोडचे जंक्शन बांदा (प). मंबई- ४०० ०५० येथे या तारखेपासन १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, . अन्यथा कोणतेही दावे अस्तित्वात नसल्याचे ममजण्यात येर्दल आणि कोणतेही टावे अमल्याम ते त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील आणि माझे अशील फ्लॅट आणि संबंधित शेअर्स खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करतील.

अनुसूची १) मुंबई उपनगरच्या नोंदणी जिल्ह्यातील २४, कार्टर रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई ४०००५० स्थित तालुका अंधेरी एमएसडी गाव बांद्राचा (सी) सी.टी.एस. सी/७०९, सी/७१० आणि सी/७११ धारक प्लॉटववर बांधण्यात आलेल्या "बांद्रा नीलकंठ" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील स्टिल्ल पोर्शनमधील एका ओपन कार पार्किंग स्पेससमवेत सातव्या मजल्यावरील मोजमापित ११०० चौ.फ

२) बांद्रा नीलकंठ प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडने जारी केलेल्या १३ जून १९८२ दिनांकित शेअर प्रमाणपत्र क. १९ टारे जारी केलेले विभिन्न क्र. ९१ ते ९५ (दोन्ही समाविष्ट) धारक प्रत्येकी रू. ५० मूल्याचे एकूण सर्व रू. २५० चे पाच शेअर्स.

दिनांक: २२ डिसेंबर, २०२३ महेश एल. मोटवानी

OSB State Bank of India

स्ट्रेस्ड ॲसेट्स रिकव्हरी शाखा, चर्चगेट, मुंबई (०५१६८) ६वा मजला, द इंटरनॅशनल, १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०. दुरध्वनी : ०२२-२२०५३१६३/६४/६५, ईमेल : sbi.05168@sbi.co.in

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वये मिळकतीच्या कब्जासंदर्भात सूचनेचे प्रकाशन सूचना याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत रक्कम अदा करण्यासाठी त्यांना बोलाविण्यासाठी यानंतर नमद आणि प्रत्येक खात्यासमोर नमद तारखेची मागणी सचना जारी करण्यात आली होती.

सदरह कर्जदार यांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी नमूद केलेल्या तारखेस सदरह ॲक्टच्या नियम ९ सहवाचत सदरह् अधिनियमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कड्या** घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरह मिळकतीच्या देवधेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीच्या देवधेवीचा कोणताही व्यवहार हा स्टेट **बँक ऑफ** इंडियाच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्या अधीन राहील.

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या उप–कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे

खाते/कजेदाराचे नाव	मिळकतीच्या मालकांचे	गहाण/प्रभारित मिळकतीचे वर्णन	मागणी सूचनेची	सांकेतिक	मागणी सूचनेच्या तारखेरोजीस		
आणि पत्ता	नाव इ.		तारीख	कब्जाची तारीख	थकबाकी रक्कम		
श्री रवींद्र परिसा मंगावे		पलॅट क्र. १०४, १ला मजला, बिल्डिंग क्र. एल च्यासह स्टिल्ट		१८.१२.२०२३	१,५३,१६,०३५/- (रूपये एक		
अँड सौ.सनमती रवींद्र माणगावे	सौ.सनमती रवींद्र माणगावे	पार्किंग १०६, बिल्डिंग यश पॅराडाईज को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट ४, ५, ५ए, ६ए, ७, ३४/१, सेक्टर ८ए, गाव			करोड त्रेपन्न लाख सोळा हजार पस्तीस मात्र)		
सा.सनमता स्वाद्र माणगाव		ऐरोली, नवी मुंबई, तालुका आणि जि. ठाणे.			पस्तास मात्र)		
दिनांक : २१.१२.२०२३ सही/-, ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया							

जना स्माल फायनान्स बंक

नोंदणीकृत कार्यालयः दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे,

चल्लाघट्टा, बंगळुरु - ५६००७१. विभागीय शाखा कार्यालय : मोदी प्लाझा, ऑफिस क्र. ७०४/७०५, मुकुंद नगर, स्वारगेट, लक्ष्मीनाराण सिनेमा हॉल समोर, पुणे - ४११०३७.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना ज्याअर्थी तुम्ही खालील नमुद कर्जदार, सह-कर्जदार, हमीदार, आणि गहाणवटदार यांनी तुमच्या स्थावर मिळकती गहाण ठेवन **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**कडून कर्जे घेतली. तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणा तुमचे कर्ज खाते **नॉन परफॉर्मिंग ॲसेटस्** म्हणून वर्गिकृत करण्यात आले आहे. ज्याअर्थी **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**ने तारण धनको म्हणून ॲक्ट अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम २ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांत** त्यावरील व्याजासह सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण

रकाना क्र. २ मध्ये नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना बोलाविण्यासाठी **मागणी सूचना** जारी केली होती. परंतु विविध कारणांमुळे त्यांच्यापैकी काहींवर सूचनेची बजावणी झालेली नाही.

अ.	कर्जदार/सह-कर्जदार/	कर्ज खाते क्र.	सक्तवसुली करावयाच्या	एनपीएची तारीख	थकबाकी रक्कम
क्र.	हमीदार/ गहाणवटदाराचे नाव	आणि कर्ज रक्कम	तारणांचा तपशील	आणि मागणी सूचना तारीख	रु.त./रोजीस
8	 विनोद व्यंकटेश राठोड, २) जलाबाई व्यंकटेश राठोड, व्यंकटेश देवलू राठोड 	कर्ज खाते क्र. ४५७९९४३०००१२०८ कर्ज रक्कम रु. ३,६७,८५२/-	गहाण ठेवलेली स्थावर मालमत्ता - परिशिष्टीत मिळकत: ग्रामपंचायत क्र. ३१३, मौजे दुधी, ता. दक्षिण सोलापुर, सोलापुर-४१३००६ येथे असलेले आणि स्थित जिमन मोजमापित ९०० चौ.फूट/८३.६४ चौ.मी. असलेल्या स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. पूर्वेस आणि त्या दिशेने: रोड, पश्चिमेस: रोड, दक्षिणेस: लिंभाजी झापु राठोड मारेप्पा शिवशरण, उत्तरेद्वारे: रोड.	एनपीएची तारीखः ०२.१२.२०२३ मागणी सूचना तारीखः २०-१२-२०२३	रु. ३,४२,१२६.०३ (रुपये तीन लाख बेचाळीस हजार एकशे सव्वीस आणि पैसे तीन मात्र) १८.१२.२०२३ रोजीस
?	 श्रीपाद विलास भास्कर, २) दुर्गा सुखदेव लोखंडे, ३) सुनीता विलास भास्कर, ४) राणी संतोष शिंदे, ५) रजनी चंद्रशेखर गायकवाड 	कर्ज खाते क्र. ४५७०९६३०००१५७८ कर्ज स्क्कम रु. ४,५८,२६२/-	गहाण ठेवलेली स्थावर मालमत्ता – परिशिष्टीत मिळकत: स.क्र. ४८/३, गणेश नगर, लेक क्र. १०, वाडगाव शेरी, पुणे-४११०१४ येथे वसलेल्या आणि स्थित जिमन मोजमापित ६९.०० चौ.मी. असलेल्या स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. पूर्वेस आणि त्या विशेने: श्री. टिप्पाकर यांची मिळकत, पश्चिमेस: श्री. अहिरे यांची मिळकत, दक्षिणेस: श्री. साकोरे यांची मिळकत, उत्तरेस: रोड.	एनपीएची तारीखः ०२.१२.२०२३ मागणी सूचना तारीखः २०-१२-२०२३	रु. ४,५६,८३८.०९ (रुपये चार लाख छप्पन हजार आठशे अडतीस आणि पैसे नऊ मात्र) १८.१२.२०२३ रोजीस
æ	 संजय शरनप्पा गोब्ब्र्र, महानंदा संजय गोब्ब्र्र, सरुवाई गोब्ब्र् 	कर्ज खाते क्र. ४५७९९४३०००१३८८ कर्ज रक्कम रु. ६,९८,४००/-	गहाण ठेवलेली स्थावर मालमत्ता – परिशिष्टीत मिळकत: जुना सर्ल्हें क्र. १८४/३ बी, निवन सर्ल्हें क्र. १७५/३ बी, प्लॉट क्र. २५७, सिद्धारामेश्वर नगर, कसबे सोलापुर, सोला-पुर-४१३००७ येथे वसलेल्या आणि स्थित जिमन मोजमापित १००० चौ.फूट/९२.९३ चौ.मी. असलेल्या स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. पूर्वेस आणि त्या दिशेने: रोड, पश्चिमेस: प्लॉट क्र. २५६, उत्तरेस: प्लॉट क्र. २५८.	एनपीएची तारीखः ०२.१२.२०२३ मागणी सूचना तारीखः २०-१२-२०२३	रु. ७,१८,१७१.०० (रुपये सात लाख अठरा हजार एकशे एकाहत्तर मात्र) १८.१२.२०२३ रोजीस
8	१) सुनील यशवंत माळी, २) कल्पना सुनील माळी	कर्ज खाते क्र. ३१८५९६३००००२८४ कर्ज रक्कम रु. ४,९७,७४४/-	गहाण ठेवलेली स्थावर मालमत्ता – परिशिष्टीत मिळकत: गट क्र. २३१/ए, प्लॉट क्र. ४२, कसबे तासगाव, ता. तासगाव, जि. सांगली-४१६३१२ येथे वसलेल्या आणि स्थित जिमन मोजमापित १८०० चौ.मी. असलेल्या स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. पूर्वेस आणि त्या दिशेने: ९ मीटर रोड, पश्चिमेस: प्लॉट क्र. २३१/ए/प्लॉट क्र. ४१, दक्षिणेस: प्लॉट क्र. २३१/ए/प्लॉट क्र. ३४.	एनपीएची तारीखः	रु. ५,०६,५१९.३ (रुपये पाच लाख सहा हजार पाचशे एकोणीस आणि पैसे तीन मात्र) १८.१२.२०२३ रोजीस
e,	१) पंकज पांडुरंग पाटील, २) मंगल पांडुरंग पाटील, ३) निमता धनाजी पाटील, ४) पांडुरंग ज्ञानदेव पाटील	कर्ज खाते क्र. ४५६४९४३०००९४५ कर्ज रक्कम रु. २०,४७,९३७/ –	गहाण ठेवलेली स्थावर मालमत्ता - परिशिष्टीत मिळकत: उप-रिजस्ट्रार करवीर, कोल्हापुर-४१६००१, कोल्हापुर गाव पंचायत मिळकत/मिळकत क्र. ९२२, ज्याचे क्षेत्र ८३.६४ चौ.मीटर्स (९०० चौ.फूट.) आणि त्यावरील इतर जुना पुका हाऊस चे संपुर्ण बांधकाम, एकुण क्षेत्र मुल्यांकन विस्तार ९३.६५ चौ.मीटर्स चटई (एकुण बिल्टअप क्षेत्र ११२.३८ चौ.मीटर्स) येथे सदर मिळकतीचे सर्व ने भाग आणि विमाग (एकुण बिल्टअप क्षेत्र ११२.३८ चौ.मीटर्स) आणि सदर मिळकति सर्व में मांग आणि त्या दिशेन: श्री. दिलिप मास्ती पाटिल यांची मिळकत, पश्चिमेस: श्री. अनिल ज्ञानदेव पाटिल यांची मिळकत, प्रश्चिमेस: श्री. अनिल ज्ञानदेव पाटिल यांची मिळकत, पश्चिमेस: श्री. अनिल ज्ञानदेव पाटिल यांची मिळकत, प्रश्चिमेस: श्री. अनिल ज्ञानदेव पाटिल यांची मिळकत.	एनपीएची तारीखः ०२.१२.२०२३ मागणी सूचना तारीखः २०-१२-२०२३	रु. २०,६७,१६१.०० (रुपये वीस लाख सदुसष्ट हजार एकशे एकसष्ट मात्र) १८.१२.२०२३ रोजीस
æ	१) सागर परसवाल जैन, २) पूनम सागर जैन	कर्ज खाते क्र. ३३९८९६१०००९८९ कर्ज स्क्कम रु. ३,५९,३१८/-	गहाण ठेवलेली स्थावर मालमत्ता - परिशिष्टीत मिळकत: मीजे चाऱ्होळी, ता. हवेली, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे-४१२१०५, स.झ. ४०८(भा.) आणि ४०९(भा.), प्रधान मंत्री आवास योजना नावाच्या प्रकत्प अंतर्गत, बिल्डिंग इन. ६, ६वा मजला, फ्लंट इन. ६,०८, क्षेत्र ३० चौ.मीटर्स, चर्ट्ड क्षेत्र ३२३ चौ.फूट आणि ५५५ चौ.फूट बिल्टअप क्षेत्र येथील सदर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सदर मिळकत खालील प्रमाणे सिमाबद्धः पूर्वेस आणि त्या दिशेने: २४ एम डीपी रोड, पश्चिमेस: स.झ. ४०९(भा.) उर्वरित मिळकत, दक्षिणेस: स.झ. ४०९(भा.) आणि ४०९(भा.) मिळकत, उत्तरेस: स.झ. ४०९(भा.) उर्वरित मिळकत आणि १८ मी. डीपी रोड.	एनपीएची तारीखः ०२.१२.२०२३ मागणी सूचना तारीखः २०–१२–२०२३	रु. ३,७०,१६९.९० (रुपये तीन लाख सत्तर हजार एकशे एकोणसत्तर आणि पैसे नव्वद मात्र) १८.१२.२०२३ रोजीस

त्यामुळे सदर सूचना ही रकाना क्र. ६ मध्ये दर्शविलेल्या तारखेस संबंधित कर्ज खात्याशी संबंधित देय आढळलेली सदर सूचना प्रसिद्धीपासून ६० दिवसांत संबंधित कर्जदार/सह–कर्जदार सगळ्यांच्या समोरील रकान क्र. ६ मध्ये दर्शविल्यानुसार संपूर्ण रक्कम प्रदान करण्यासाठी त्यांना बोलाविण्यासाठी रकाना क्र.२ मध्ये नमूद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार आणि गहाणवटदार यांना देण्यात येत आहे. हे स्पष्ट करण्यात येते की जर एकूण रकमेसह एकत्रित पुढील व्याज आणि इतर रक्कम जी प्रदानाच्या तारखेपर्यंत देय बनेल ती प्रदान न केल्यास **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**ला रकाना क्र. ४ मध्ये वर्णिलेल्या मिळकतीवरील तारण हितसंबंधाच्या सक्तवसुलीसाठी योग्य ती कार्यवाही करणे भाग पडेल. कृपया नोंद घ्यावी की, सदर प्रकाशन हे कायद्याच्या अंतर्गत सदर कर्जाचे कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांच्या विरोधात **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**ला उपलब्ध उपाय आणि अधिकाराला बाधा येवू न देता करण्यात येत आहे. तुम्हाला पुढे नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की सदर ॲक्टच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला तारण धनकोंच्य पूर्व सहमतीशिवाय तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किवा अन्य मार्गाने हस्तांतर करणे किंवा वरील तारणांसह व्यवहार करणे किंवा निकाली काढण्यापासून मज्जाव/प्रतिबंध करण्यात येत आहे.